

brown
book

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_194725

UNIVERSAL
LIBRARY

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M82 G 61 K Accession No. M4510

Author गोपने, बाबूराव

Title करारला गोको पुक १९३७

This book should be returned on or before the date
last marked below.

करायला गेलों एक

तीन अंकी तुफान विनोदी नाटक

लेखक

कवि बाबूराव गोखले

कॉटिनेंटल् प्रकाशन, टिळक रोड, पुणे

प्रकाशक : अ. अ. कुलकर्णी
कॉटिनेटल् प्रकाशन, पुणे २.
मुद्रक : दा. ड्यं. जोशी
व्यवस्थापक, चित्रशाळा प्रेस, पुणे २.

पुनर्मुद्रण, प्रयोग, भाषांतर, चित्रपट
बगैरे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन

चित्रकार : फडणीस, पुणे
किंमत : एक रुपया व पंचाहत्तर नये पैसे.

पहिली आवृत्ति : मे १९५५
दुसरी आवृत्ति : नोव्हेंबर १९५५
तिसरी आवृत्ति : एप्रिल १९५७

तिसऱ्या आघृतीच्या निमित्तानं

आतां आमची किर्याद

युवर औनर,

गेल्या २२ महिन्यांत एकंदर १७५ गुन्हे करायला भाग पाझून आपण आम्हांला आजन्म 'गुन्हेगार' जमार्तीत टकलीत आहांत ! आपल्या या 'जातीयते'चा आम्ही त्रिवार घिक्कार करतो !

आमच्या कटांतले 'माफीचे साक्षीदार' श्री. अनंतराव कुलकर्णी, यांना तर आमच्यावर पाळत ठेवण्यासाठी आपण 'गुस हेर'च नेमले असावेत अशी शंका ध्यायला आम्हांला गेल्या २२ महिन्यांत 'सबळ छापील पुरावे' मिळाले आहेत.

आणि सर्वांत आम्हांला चीड येते ती याची की, आपणच आमच्या 'गुन्ह्याला' किंदिकिंदी हसून कोर्टाचं थिएटर करून टाकतां ! आतां काय म्हणावं तुम्हांला !

तरी वरील कारणास्तव आपल्यावरच आम्ही किर्याद कां करू नये, याचीं कारणे यावींत, व या नोटिशीचा खर्च नवीन नाष्यांत देऊन— (अरे हो ! तो तुम्हीच देतां, नाहीं का !)

बाबूराव गोखले

या नाटकाचा प्रथम प्रयोग “श्री स्टार्स” पुणे या संस्थेने पुणे येथे “भानुविलास” नाम्यगृहांत गुरुवार ता. ७ प्रप्रिल १९५९ रोजी रात्रौ ९ वाजतां सादर केला. आणि अवघ्या २२ महिन्यांत-पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे वेळी या नाटकाला एकूण १७५ प्रयोग होण्याचें भाग्य लाभले.

अत्रे गुरु

तुमची ही विद्या तुम्हांलाच—

— बाबूराव गोखले

रसिकांच्या कोटींत आमचा कबुलीजबाब !

युवर ऑनर,

आम्ही “ करायला गेलों एक ”, “ अन् झालं भलतंच ” ! आम्ही आपली तीन तास गंमत करायला गेलों, पण अभावितपणे आपले जबडे आणि ब्रगड्या दुखविष्याचा “ गुन्हा ” आमच्या हातून घडला गेला. पण आम्ही कोटींच्या निर्दर्शनाला आणु इच्छितों की, आतांपर्यंत अवध्या दीड महिन्यांत सतत वीस वेळां आमच्या हातून हा “ गुन्हा ” घडला असूनहि तो पुन्हा पुन्हा करण्यास आपणच आम्हांला प्रवृत्त करीत आहांत-यापुढे करणार आहांत-आणि आम्हीहि तो अगदी ‘ रंगून ’ करणार आहोत—ही घटना आमच्या बचावाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे.

युवर ऑनर, आपण आमचा निकाल लावण्यापूर्वी, आमच्या गुन्ह्याचा “ हेतु ” आपण लक्षांत वेण जरूर आहे.

विनोदाचार्य प्रल्हाद केशव अत्रे हेच आमच्या या गुन्ह्याचें “ स्फूर्तिस्थान ” आहेत. आम्ही वयाने ‘ मायनर ’ असतांना त्यांनीच असल्या गुन्ह्याची रूपरेषा, अगदी ‘ साष्टांग नमस्कार ’ धालून आमच्या पुढं वाढून ठेवली होती. गेलीं बावीस वर्षे त्यांनी ज्या तुम्हांला ‘ हसवून लछ ’ केलं होतं, त्या तुमच्या लछपणाला हसून आणि हसवून आम्ही ‘ बांधेसूद ’ करण्याचा प्रयत्न केला—हाच काय तो आमचा गुन्हा !

वर आमचा हा ‘ खाजगी ’ गुन्हा रंगभूमीच्या चब्बाट्यावर मांडण्यांत, आधीच (रंगभूमीवर !) कांही “ जाऊन अलेल्या ” सराईत पुरुष—गुन्हेगारावरोवर कांही संभावित स्त्री—गुन्हेगारहि आमच्या ‘ टोळींत ’ सामील ज्ञाले—हा काय आमचा दोष !

पुरुष—गुन्हेगारांची यादी—राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, शरद् तळवलकर, शामदत्त महाराव, गणपतराव झरकर, प्रा. आधतराव.

स्त्री—गुन्हेगारांची यादी—श्रीमती इंदिरा चिटणीस, सौ. इंदू मुजुमदार, गौरीचार्द, शीला गुसे—आमच्या कुदुंबाचाहि यांत ‘ अप्रत्यक्ष हात ’ होता, पण त्याला आपण ‘ संशयाचा फायदा ’ द्यावा ही विनंती.

आतां आणखी एक खुलासा ! हा गुन्हा ‘ पचल्यामुळे ’ तो “ विदेशी आहे काय ” यासंबंधी एतदेशीय टीकाकार गुन्हेगारांत कुजबूज सुरु आहे. ती विरल्यावर मग काय सांगायचे तें मी वरच्या कोटीत सांगेन.

या गुन्ह्याला “ छापील स्वरूप ” देण्याचा गुन्हा, “ कॉन्ट्रिनेन्टल प्रकाशन ” चे श्री. अनंतराव कुलकर्णी, चित्रशाळा प्रेसचे मुद्रक आणि व्यंगचित्रकार फडणीस यांनी केला. त्याला आम्ही सुतराम् जबाबदार नाही.

आमचा हा कवुलीजवाब आम्हीं कुणाच्याहि दडपणामुळे दिला नसून तो स्वदस्तुरच्या अक्कल हुषारीनें (येथे आमच्या अकलेचं अस्तित्व गाय धरलं आहे !) आणि (या ‘ दू परसेंट ’ च्या दिवसांत शक्यच नसल्यामुळे) निशापाणी न करतां दिला असे !

| | | |
|-----------------------------------|---|--|
| अक्षय्यतृतीया ‘ श्रम-विश्राम ’ | } | निशाणी अंगठा दाखवून कोटीची बेअदबी न करू इच्छणारा, |
| ४० ३।२ सदाशिव, पुणे २ | | —बाबूगाव गोखले |

पुनश्च वॉरंट

युवर ऑनर,

गेल्या “ तारखेला ” आम्ही आपल्याला निकून बजावलं असतांहि आपणच आम्हांला आजपर्यंत ८५ वेळां हा “ गुन्हा ” करायला लावलं अन् आम्हीं तो केला ! इतकंच नव्हे तर यापुढं आमच्या “ गुन्ह्याची ” शतांदि द्विशतांदि काय होईल तें सांगतां येत नाहीं ! तेव्हां हें “ तारखा लंबवण्याचं ” तंत्र सोळून एकदम आमचा निकाल लावा !

आणि हो ! “ कॉन्ट्रिनेन्टल प्रकाशन ” च्या अनंतराव कुलकर्णीना आपण “ माफीचा साक्षीदार ” करणार असल्याचं आम्हीं ऐकलं. कृपा करून अशी लावालावी करू नका.

आतां आम्ही इतके निर्दीवलेले गुन्हेगार झालों आहोत कीं आपण आम्हांला “ जन्मठेप ” दिलीत तरी त्याची आम्हांला पर्वा नाहीं. नव्हे, आम्हांला “ जन्मठेपच ” घावी ही विनंती !

आपला,

— नांव आपल्या दमरीं आहेच

[स्थळ—‘टिमकी’ चे संपादक मामासाहेब मालवणकर यांचा दिवाणखान्यांत जवळ जवळ अंधारच्च असतो. वेळ सकाळची. क्षणभरानं, मार्ग असलेल्या प्रवेशद्वारांतून ‘टिमकी’चा बातमीदार—शंखनाद—वय वर्षे सुमारे ३२—हातांत एक पार्सल घेऊन दबकत दबकत येतो आणि प्रेक्षकांन्या उजव्या हाताला असलेल्या दारांतून हलक्या आवाजांत—]

शंखनाद : मामासाहेब—अहो मामासाहेब [तोंच टेलिफोनची बेल वाजते. शंखनाद शाब्रतो. डाव्या हातच्या दारांतून मामासाहेवांन्या पत्नी—ममी—साहेब—वय सुमारे ४५ पण वेगभूगा—हावभाव—वय वर्षे २० प्रमाणे—प्रवेश करतात. दिवे लावतात. शंखनादाची आणि त्यांची नजरानजर होते. शंखनादाच्या हातांतून पार्सल गळून पडते. टेलिफोनकडे जातां जातां—]

ममी : काय हो शंखनाद ? या वेळी काय काम होतं ? दैनिक ‘टिमकी’ला एखादी खास बातमी नाही ना मिळाली ?

शंखनाद : नाही—पण—ते—अं—तुम्ही फोन घ्या आधी. (पार्सल लपवतो). ममी : (फोनमध्ये) हॅलो ? कोण ? गौरीबाई गोवेकर ? (शंखनाद दक्कतो) बाई, तुमचा नंवर नुकलेला दिसतो. हैं एका संपादकाचं घर आहे. त्यांन्याशींच काम आहे ! ते झोपलेत अजून. हो—रात्रभर छापखान्यांत अंकाचं काम चाललं होतं. (शंखनाद कपाळावर हात मारतो.) काय ? तुमच्याबरोबर होते ? (शंखनाद बसतो.) मी ? ममीसाहेब—(रागानं टेलिफोन ठेवते.) काय हो, बातमीदारसाहेब, मालकांनी छापखान्यांत नवीन बाई कामाला ठेवली आहे काय ?

शंखनाद : नाही—म्हणजे मला माहीत नाही. गेले आठ दिवस मी दिलीला मुलाखतीच्या मुशाफरीवर गेलों होतों.

ममी : (त्यांची थाप उमगून) हं, आणि तुमच्या हातांत हैं काय आहे ?

शंखनाद : (पार्सल लपवीत) नाही—आपलं तै हैं—हो—आमच्या दैनिक ‘टिमकी’ चे ब्लॉक्स आहेत.

ममी : मग असे त त प प काय करतां आहांत ? पाहूं मला—

शंखनाद : हो—पण मामासाहेबांच्या परवानगीशिवाय—

ममी : मी तुमची मालकीण आहे हें विसरलां वाटते ? (तो पार्सेल देतो. त्या उघडतात. त्यांतून पातळे निघतात) हे तुमच्या ‘टिमकी’ चे ब्लॉक्स होय ? आणि ब्लॉक्स जॉर्डेन्टचे केव्हांपासून व्हायला लागले ?

शंखनाद : (धावरत) अगेच्या ! मी चुक्रून भलताच गष्ठा आणला वाटते ?

ममी : कोणाची आहेत हीं पातळे ? त्या गौरीबाई गोवेकरणीची ?

शंखनाद : मला माहीत नाहीं. काम संपून पहाठे आम्ही टॅक्सीतून घरी आलो. मामासाहेब वर आले—नंतर पाहतों तों टॅक्सीत हा गष्ठा. मला वाटलं ‘टिमकी’ चे ब्लॉक्स असतील. म्हणून वर आलों तर—

ममी : माझी गांठ पडली. शंखनाद, गांठ माझ्याशी व्हाहे. खरा प्रकार काय व्हाहे ?

शंखनाद : हीं पातळे त्या गौरीबाईचीच आहेत. पण—पण मी तुम्हांला सांगितलं हें तुम्ही मामांनं सांगू नका हं ! मी गरीब विचारा बातमीदार. खन्या बातम्या द्यायच्या हें माझं ब्रीद—म्हणूनच तुम्हांला ही बातमी सांगितली. एरवी—

ममी : बरं बरं. केव्हां काय थाप मारायची हें चांगलं कळते मला. मी त्यांचीच बायको व्हाहे.

शंखनाद : (ओशाळून) हो का ? अरे खरंच की. (जातां जातां यांबून) ममीसाहेब, या प्रकरणावर एखादी मुलाखत देतां का ?

ममी : चला चालते व्हा. (तो शटकन् निघून जातो. फोन येतो. ममी-साहेब तो घेतात.) हँलो ! हरिभाऊ हर्षे ? कुठून बोलतायू ? ‘टिमकी’ तून ? बरं—काय ? टेलिफोन ऑफिसकडून बिलाचे तगादे येताहेत ? उद्यां बिल मिळालं नाहीं तर आपलं कनेक्शन तोडणार आहेत ? (धावरून) हें पाहा जराशानं पुन्हां फोन करा. साहेब शोपलेत अजून. [तोंच आंतून—मामासाहेब—‘घनश्याम सुंदरा श्रीधरा ’—गात असल्याचं ऐकूं येतं. ममी-साहेब शटकन् रिसीव्हर ठेवतात. दिवे मालवून दारंखिडक्या उघडतात. आतां घरांत संपूर्ण उजेड येतो. त्या पार्सेल लपवून ठेवतात. मामासाहेब जांभया देत प्रवेश करतात. मामांसाहेब वयानं सुमारे ५०. थापा मारण हेच यांचं अस्त्र.]

मामा : (प्रवेशन) ‘ अरुणोदय शाळा ’ – (मर्मीना पाहून अपराधी मुद्रेने गाण बंद करतात.)

मर्मी : हिरभाऊ हर्षीचा फोन आला होता. टेलिफोनच्या बिलाचे तगादे येताहेत म्हणे. (थांबून) आणि गौरीबाई गोवेकरांचाहि फोन आला होता.

मामा : (चमकून) होय का ? कमाल आहे बुवा तिची. तिला आम्ही मुद्रण-परिषदेसाठी रशियाला पाठवणार आहोत ना. त्यासंबंधी विचारीत असेल ती. (विषय बदलून) चहा आणतां ना ? (त्या जातात. फोन येतो. मामा घेतात.) हळू ! गौरीबाई ? तुमची पातळं ? माझ्याकडे ? (ममसिंहेच चहा घेऊन आत्यामुळे मापासाहेच फोन खाली ठेवून शोधाशोध करतात.) काय बाई आहे ! म्हणे रशियाला जातांना पातळं कुठली नेसुं ?

मर्मी : सांगायचं-जॉर्जेटची नेसा म्हणून. (मामा दचकतात.) कांही हरवलंय वाटतं ?

मामा : अं ! हं ! आपल्या ‘ टिमकी ’ची फाइल. (त्या फाइल देतात. मामा नाइलाजानं ती चाळू लागतात.)

मर्मी : (शांतपणे) काल रात्रभर छापखान्यांत होतां वाटतं ?

मामा : होय ना ! दिवाळी अंक जवळ आलाय् ना.

मर्मी : (त्यांची याप लक्षांत येऊन) काल तुम्ही माझ्यासाठी पातळं विकत घेतली होतीं ?

मामा : (इतका वेळ ठेवलेली कुटी मुद्रा बदलून) अरे हो ! तुम्हांला इतका वेळ सांगायलाच विसरलौ. पण ज्ञाली काय मजा-की मी ती कुठं ठेवलीं तेंच मला आठवत नव्हते.

मर्मी : (शांतपणे) टँकसींत विसरलं होतात. तुमच्या शंखनादांनी मघांशीच आणून दिलीत.

मामा : (ओशाळ्यण दडवीत) होय का ? अरे शंखा. कुठं आहेत ? (त्या पासंल देतात.) छान आहेत नाहीं ?

मर्मी : पांच वारी आहेत तीं.

मामा : (वसत) होय का ? म्हणजे दुकानदारानं चांगलंच बनवल म्हणायचं. नऊ वारीचे पैसे घेऊन बेळ्यानं पांचवारी पातळं पाठविली !

दिवाळी अंकाची वर्गणी घेऊन दैनिक पाठविले लेकानं ! तें कांहीं नाहीं. उद्यांच्या माझ्या टिमर्कीत—व्यापाऱ्यांच्या सचोटीचा बेन्डबाजा—या विषयावर अग्र—लेखाच लिहितों. [पोस्टमन—मालवणकर—असं पुकारून बाहेरच्या पेटीत टपाल टाकतो. मामासाहेब तें घेऊन येतात. आणि ममीसाहेबांच्या नांवचं एक पाकीठ त्यांच्या हातांत देतात.]

ममी : (वाचून—आनंदानं) अग बाई ! आजच्या एक्सप्रेसने आपली नूतन येतीय् !

मामा : (आनंदान) नूतन येणार—वा वा—आज सकाळी कोणाचं तोंड पाश्यलं होतं कोणास ठाऊक ? (ममीसाहेबांकडे पाहतात. आणि त्यांचं तोंड पाश्यलं होतं—हे उमगून मान खालीं धालतात.)

ममी : तुमचं आपलं कांहीं तरीच ? कुणी ऐकलं तर काय म्हणतील ?

मामा : मग ? स्वतःच्या मुलीचं कौतुक करणाऱ्या बापाला कुणाऱ्याहि बापाची भीति असू नये. त्यांतून या मुली लग्नापूर्वी मायेनं आईच्या गळ्याला मिठी मारतात तर लग्नानंतर प्रेमाने नवऱ्याच्या गळ्यांत पडतात. म्हणजे बाप आपला रिकामा तो रिकामाच. म्हणजे—मुलीला उजवायला जोडे फाडायचे बापानं आणि ती उजवली गेल्यावर रडायचंहि बापानंच ! छे छे—गढकरी म्हणतात तें खोटं नाहीं—मुलीचा बाप होण्यापरतं पाप नाहीं जगांत.

ममी : आज काय तो कण्वमुनि संचारलाय् काय तुमच्या अंगांत ?

मामा : तो कण्व लेकाचा ढांगी असला पाहिजे. पाळलेली मुलगी सासरीं धाडण्याच्या दुःखापेक्षां पोटची मुलगी घरीं येण्याचा आनंदच मनाला अधिक बैचैन करतो,. याची त्याला काय कल्पना असणार ? खरंच, आपण नूतनला मुळीं इतकं दूर ठेवायलाच नको होतं.

ममी : तुमचं आपलं कांहीं तरीच ! तिला नृत्याची आवड होती म्हणूनच नाहीं का तिला आपण अलमोऱ्याला ठेवली. आणि मग उद्यां तिचं लग शाल्यावर—

मामा : हं ! नूतन कायमची सासरीं गेल्यावर आपलं काय होईल देव जाणे.

ममी : मी इकडे आल्यावर माझ्या वडिलांचं काय शालं ? आणि इतकी तुमची मुलीवर माया असेल तर एखादा घरजांवईच पाहा.

मामा : छान ! तुमचं आमचं इतर कशांत जमले नाहीं तरी या बाबतीत

एकमत झालेले पाहून मला आनंद वाटला. आतां तुम्हांला सांगायला हरकत नाही. नूतनसाठी एक झकाससा घरजांवई मी हेरूनहि ठेवलाय्. पण आधी तुमच्या जांवयाबद्दल काय कल्पना आहेत तें सांगा पाहूं.

ममी : सांगू ? तो दिसायला सुंदर हवा—

मामा : झालं-प्रथमच घसरलंत-खियां वै सामर्थ्ये सौंदर्यांत तर पुरुषांचं सौंदर्य त्याच्या सामर्थ्यांत असतं-अंच क्षक्ष आचार्य अज्यांनीच म्हणून ठेवलंय्.

ममी : हो—असं असतं तर जगांतले सारे पहेलवान न् फ्रीस्टाइल कुस्ती-गीर यांची स्थळं सर्वोत्कृष्ट ठरलीं असती. तसंच नूतनच्या आवडीनिवडी त्याच त्याच्या आवडीनिवडी असल्या पाहिजेत.

मामा : हा गौण मुदा आहे. लग झाल्यानंतर दोघांच्या आवडीनिवडी इतक्या जुळतात कीं त्यापुढं त्यांना आईबापांचीहि आठवण येत नाही. पुढं बोला—

मर्मी : मुख्य म्हणजे आपली नूतन कलेची भोक्ती असल्यामुळे एखादा कलावंत जांवई मिळाला तर सोन्याहून पिवळं !

मामा : छान ! अहो कलावंतांचें जीवन म्हणजे मृगजळ. दुरून दिसायला पाणी, पण जवळ गेल्यावर कोरडे ठणठणीत. या बाबतींत माझं धोरण फार दूरचं आहे. तुम्हांला माहीतच आहे कीं—आमच्या दैनिक ‘टिमकी’चा खप दिवसेंदिवस रोडावत चालला आहे. लोकांचे पगार—टेलिफोनची बिलं थकलीं आहेत. छापखाना गहाण पडलाय्. तेव्हां या साऱ्या कटकर्तीतून बाहेर पडायचं तर सध्यां आपल्याला पैसेवाल्या—श्रीमंत जांवयाची : जरुर आहे. मी पाहिलेला जांवई पैसेवाला आहे. तुमच्या माहीतीला आहे. ओळखा बरं कोण अंसेल तो ?

ममी : असेल एखादा किराणा आणि भुसार मालाचा व्यापारी.

मामा : चूक—एकदम चूक. ज्याला परवांच्या कोड्यांत २३,००० हजार रुपयांचं बक्षीस मिळालं तो माझा सहसंपादक—राजमान्य राजेश्वी हरिभाऊ हर्षी.

ममी : तें ध्यान ? छान ! शिवाय संपादकाच्या संसाराचे धिंडवडे मी प्रत्यक्ष अनुभवीत असतांना माझ्याच मुलीला सहसंपादकाच्या गळ्यांत बांधायची म्हणजे तिच्या गळ्यांत झोलीच अडकवावी लागेल.

मामा : तें कांहीं नाहीं. आपली नूतन त्याच्या गळ्यांत बांधायची आणि त्याच्या पैशांतने आपल्या छापखान्याचा गळा सोडवायचा. २ दुजे ४ इतका सरळ हिशोब्र आहे हा. आतां नूतन आली की—(बाहेर मोटारचा हॉर्न वाजतो. ममीसाहेब लिडकीतून पाहतात. त्यांना नूतन आलेली दिसते.)

ममी : अगवाई ! नूतनच आली.

मामा : (उठून) म्हणजे ? आजची एक्सप्रेस ४ तास लवकर आली की कालची एक्सप्रेस २० तास लेट आली ?

ममी : कुणाच्या तरी मोटारींतून आलीय् स्वारी—

मामा : मोटारींतून ? कोणाच्या ?

ममी : (लाडाने) नू—त—न

नूतन : (बाहेरूनच) म—मी—आ—है—

ममी : पाहिलं. मला किती प्रेमानं हांक मारली तिनं. तिचं माझ्यावरच जास्त प्रेम आहे.

मामा : तो वादाचा मुद्दा आहे. लावा पैज. आल्याबरोबर ती जर माझ्या पायां पडली तर तिचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. जर ती एकदम येऊन तुमच्या गळ्यांत पडली तर—[नूतन येऊन थेट आईला मिठी मारते. नूतन वय वर्षे १८—सुंदर—मामा, ममी एकमेकांकडे पाहतात.]

ममी : पाहिलंका का हो ?

मामा : नूतन, मला वाटते तू ५० पसेंट माझीहि आहेस.

नूतन : (प्रेमानं मामांच्या गळ्याला मिठी मारून) पपा—

मामा : अहो—तुमचं आपलं कांहींतरीच—बघा. नूतन, किती वाळली आहेस तू ?

नूतन : वाळलीय् ? मास्टरजी : तर म्हणतात, वाढलीय्—

मामा : (दूर होऊन) मास्टरजी कोण ?

नूतन : माय गांड ! विसरलेंच की मी. (प्रवेशद्वारांतून) मास्टरजी, तिक-डून वर या. पण यांबा मीच आले. (नाचत नाचत जाते. क्षणभर मामा-ममी यक्कच होतात. तोंच बेल वाजते. मामा फोन घेतात.)

मामा : हेलो—! टेलिफोन ऑफिस ? उद्यांचं उद्यांच बिल पाहिजे ? आणखी थोडे दिवस यांबा हो. या दिवाळीला नक्की देतों. अं ? कनेक्शन तोडणार ? उद्यांच ? [फोन खाली ठेवणार तोंच हंसत खिदळत नूतन व

नीतिन येतात. नीतिन—नेहरू शर्ट—बंगाली पद्धतीचा सोगा अशा वेषभूषेत असतात. दिसायला इतके सुंदर की त्यांच्यांत बायकी झाकच अधिक मारते. प्रत्येक शब्द नृत्याभिनयांत बोलण्याची यांना खोड असते.]

नूतन : ममी—पपा—यांची ओळख करून देतें. हे नीतिन बाबू.

मामा : (किंचित् रोषानं) हे बंगाली आहेत वाटतं ?

नीतिन : नाही—माझी आई बंगालमधली होती.

मामा : आणि तीर्थरूप ?

नीतिन : इकडलेच. महाराष्ट्रीय होते. माझा जन्म बंगाल्यांतला—म्हणून माझं बंगाली पद्धतीचे नांव ठेवले.

मामा : अच्छा ! असं गौडबंगाल आहे होय !

ममी : तुमचे आपले कांहींतरीच. (प्रेमांन नीतिनला) बसा ना ! (सर्वेजण बसतात.) आपण काय करतां ?

नूतन : हे प्रख्यात नर्तक आहेत.

मामा : (उठून) कोण ?

नीतिन : नर्तक. कथकली—कथक—मणीपुरी—भारतनाळ्याम्-

नूतन : या सर्व नृत्यकलांचे हे मास्टर आहेत. म्हणून आमच्या अलमोऱ्याचे विद्यार्थी—विद्यार्थिनी यांना मास्टरजीच म्हणतात. दिलीलाहि यांचे एक डानिंग स्कूल आहे. सिमल्याला त्या स्कूलची एक शाखाहि आहे. हे स्वतः कोचीन—आलेप्पी मलबारमधून गोपीनाथांकडून नृत्य शिकून आले आहेत. उदयशंकरांनीहि यांना कांही दिवस आपल्याकडे ठेवून घेतले होतं. त्यांच्यावरोवर हे चीन—जपान—इंग्लंड—अमेरिका—रशिया—

मामा : बस ! बस ! बस !—एकूण या मास्टरजींची कला म्हणजे यूनोची कच्चेरीच आहे म्हणेनास. (एकदम) हें सगळं ठीक आहे. पण काय हो मास्टरजी ? आपल्याला महिना पगार किती मिळतो ? आणि महिन्याच्या महिन्याला तो नक्की मिळतो किंवा कसं ?

नूतन : छे—छे, ते विनामूल्य काम करतात. ‘ कलेवर अर्थोत्पादन करणं म्हणजे शुद्ध व्यभिचार आहे ’ असं यांचं मत आहे.

मामा : पण अर्थोत्पादनाच्या व्यभिचाराराशीवाय जगांत पोट भरत नाहीं, असं माझे मत आहे—यावर आपले काय मत आहे ?

ममी : तुमचं आपलं कांहीतरीच. ही काय संपादक—परिषद् आहे वाटते ? म्हणे माझं मत अचंच आहे आणि तुमचं मत कचं आहे ? मास्तरजी, माझी ओळख मीच करून देतें. मी हिची आई—

नीतिन : माताजी ! आश्रय आहे.

मामा : आश्रय नाही—खरोखरी ही हिची आई आहे.

नीतिन : माफ करा. मला तुम्ही नूतनची बडी दीदी वाटलांत.

ममी : (लाजून) तुमचं आपलं कांहीतरीच.

नीतिन : खरंच ! नूतनची बडी दीदी समजून पुढंमागं तुम्हांला अलमोऱ्याला डान्स शिकवायलाहि नेणार होतों मी.

मामा : (ओरडून) काय ? [मास्तरजी चमकतात.]

नूतन : हे माझे वडील.

मामा : मामा मालवणकर माझं नांव. मी तरी तिचा वाप वाटतोय् का ? हो, नाहीतर तुम्ही मला हिचे भाऊ समजलांत तर काय घ्या.

नीतिन : वा-वा ! तुमचे हे विकलेले केस पाहिल्यावर—

मामा : मास्तरजी—ही बुद्धीची खूण आहे. शिवाय या विकल्या पानांत-जाऊ आ. तुम्हांला काय संगायचं ? तुमच्या बुद्धीची टांचणीच चुकली असावी. त्यांतून तुम्ही नाचे—

ममी : नाचे नाही नर्तक—

मामा : एकच ! नाचा काय अन् नर्तक काय. कुणी अग्रलेख म्हणतं अन् कुणी संपादकीय म्हणतं.

नीतिन : मामासाहेब, तुम्ही विनोदी दिसतां बुवा.

मामा : विनोदी दिसतो बुवा ? नशीब—मी विदूषक दिसतो नाही म्हणलांत.

नीतिन : माफ करा. पण नूतनप्रमाणेच तुम्ही दोघांहि खेळीमेळीनं वाग-णारे आहांत हें पाहून आनंद वाटला मला. तुमची नूतन म्हणजे एक रत्न आहे. तिला मी भारताची मादाम पाब्हालोऱ्हा करीन तरच गुरुचं नांव सांगेन.

नूतन : पुरें हं. तुमची साखरपेरी जुवान माझ्या चांगल्या परिचयाची आहे. ममी—पपा—मी यांच्याच मोटारीतून मुंबईहून इथें आलें. यांना थँकसू द्या.

नीतिन : नो—नो—मी माझं कर्तव्य केल. तुमच्याकारितां मी काय कंरणार नाही? तुम्हांला मोठार्हातून पुण्यालाच काय, पण विमानांतून साज्या जगभर फिरवीन मी.

ममी : छान! — मीहि येईन तुमच्याबरोबर. मलाहि केव्हां केव्हां जग पाहावंसं वाटतं.

मामा : मला वाटतं तुम्हां साज्यांचीं विमानं फारच वर जायला लागली आहेत. आणि मला तर त्या कल्पनेनंच हुड्हुडी भरायची वेळ आली आहे. तेव्हां आपण आधीं गरमागरम चहा घेऊं या आणि मग—

नीतिन : नो—नो—यॅकस्, आत्तां कोरेगांव—पार्कमधल्या एका संस्थानिकाशी माझी अपॉइन्टमेन्ट आहे. तो माझ्या डान्सिंग बॅलेच्या वर्ल्ड द्वारला किनान्स देणार आहे. शिवाय मी राह्यलाहि कॅम्पांतल्या नेंशनल हॉटेल—मध्ये जाणार आहे. खोली बुक करून ठेवली आहे. शिवाय आज रात्रीच मला परतावं लागणार आहे.

नूतन : हं, आम्ही तुम्हांला ल्यकर सोडणार नाहीं हं.

मामा : वा वा! असं म्हणून कुठं भागतंय? हे नाचे—नाहीं नर्तक—यांची पावलं फार वेळ एका जागी ठरणं कठीणच. त्यांना राह्यला आग्रह करायचा म्हणजे त्यांचीं शुंगरं काढून घेण्यासारखंच आहे.

ममी : तें कांहीं नाहीं हो. तुम्ही चांगले चार दिवस राहा—आणि राहाल ते आमच्या घरींच राहा. आणि वेळ मिळेल तेव्हां आम्हांला नाचूनहि दाखवा. शिवाय खानावळींतल्या अन्नाला घरची का चव येणार आहे?

मामा : पण त्यांना घरच्या अन्नपेक्षां खानावळीच्या अन्नाची अधिक संवय असेल तर? तें कांहीं नाहीं. मास्तरजी, तुम्ही काय लागतां या बायकांच्या नार्दी? तुम्हीं खोली बुक केलीय् ना? मग तुम्ही तिकडेच जा. अहो, आम्हाला परवानगी नाहीं म्हणून—नाहीं तर आम्हांलासुद्धां खानावळच वरी वाटते.

नीतिन : तरी पण माझ्या प्रिय शिष्येचा आग्रह मोळून घरच्या अन्नाला लाथ मारणं बरं नव्है.

ममी : यॅक्यू—चला—तुम्हांला खोली दाखवितें.

मामा : मी दाखवूं का?

ममी : काहीं नको. तुमचं एवढं प्रेमाचं कन्यारत्न फारा दिवसांनी घरी आलंय तर तुम्ही त्याच्याशींच बोलत बसा. (दोघं माडीवर जातात.)

नूतन : (पाहून) किती सुंदर आहेत नाहीं ?

मामा : (रागानं) अं ? हा बायकी पुरुष सुंदर ?

नूतन : मग आहेच मुळीं. तुम्हीं नुसर्तीं दैनिकंच काढीत बसावं—सौंदर्याचा आस्वाद घेणं तुम्हांला कसे जमणार ! कला—कलेचं सौंदर्ये—कलावंतांची दुनिया—तुम्हांला ऐकून मुद्दां ठाऊक नसेल. सोरे नर्तक वागणुकीन असेच बायकी असतात. पण नर्तकांच्या बायकीपणांतच केवढं पौरुषत्व सांठवलेलं असतं याची कल्पना त्यांचा गंडा बांधणारालाच येते.

मामा : (रागवून) तूं या नाच्याचा गंडा बांधला आहेस काय ?

नूतन : ओफ कोर्स. त्यांनींच माझ्या हातांत गंडा आणि पायांत धुंगरूं बांधलीं आहेत.

मामा : मूर्ख आहेस—गंडा बांधणी हा वाकप्रचार—गंडा घालणी या प्रकारांतूनच उत्पन्न झाला आहे. शिष्येला गंडा बांधणारे बहुतेक गुरु तिच्या गळ्यांत मंगळसूत्र बांधण्याकरितां ट्युलेले असतात.

नूतन : मग तर फारचं छान. कारण—करीन तर एखाद्या कलावंताशींच लग्न करीन—असा माझा निश्चय आहे. मोठमोळ्या वृत्तपत्रांतून—मोठमोळ्या मथळ्यांनी ज्याचं नांव छापून येतं असाच एखादा कलावंत मी जीवनाचा साथीदार निवडणार आहै. ज्या कलावंतावर हजारें लियांनी प्रेम केलं असेल अशाचीच आपण प्रेयसी नव्हे पत्नी व्हावं—असं कोणत्या मुलीला बाटगार नाहीं ?

मामा : बसू कर. [ममी येतात.] परपुरुषाबरोबर ८०० मैल आग-गाडीतून आणि १५० मैल मोटारीतून प्रवास करतेस काय आणि—

ममी : तें तुम्ही तिला सांगतां ?

मामा : या.

नूतन : पपा—तुम्ही किती मागं आहांत जगाच्या.

ममी : मागं ? ते किती पुढे गेले आहेत तें त्यांना ठाऊक कीं मला ठाऊक.

मामा : म्हणजे आतां कहर झाला. ही जशी एका पर-पुरुषाबरोबर मोटारीतून बसून आली तसा मी उद्यां एखाद्या परखीबरोबर मोटारीतून बसून गेलों तर—

ममी : तर काय ? बोला ना ?

मामा : (चपापून) जाऊ द्या झालं. बायकांच्या तोँडीं लागणारा तौ आदिपुरुष आदमहि मूर्ख ठरला तिथं आमचा काय पाड ! नूतन—मला तुझ्याकडून स्पष्ट, एकदांच—आणि शेवटचा खुलासा हवा आहे. हा कोण मास्टरजी का फास्टरजी आणला आहेस त्याच्यावर तुझं प्रेमाचिम आहे काय ?
ममी : एखाच्या वाईबरोबर फिरणाऱ्या पुरुषांचं त्या वाईबर प्रेमच असतं काय ?

मामा : अहो—तुमचं आपलं कांहीतरीच—तुमच्या तोँडाचं रोटरी मशीन थोडा वेळ बंद ठेवाल का ?

नूतन : पपा—ते फक्त माझे गुरु आहेत, एवढेंच. त्यांची आंतरराष्ट्रीय कीर्ति मला मोह पाडते. त्यांच्या पायांतत्या सौंदर्यवर मी विक्रून राहतें. त्यांच्यावर आजपर्यंत हजारों लिंगांनी प्रेम केलंय म्हणूनच त्यांचा सहवास मला हवाहवासा वाटतो. याला कुणी प्रेमहि म्हणेल. पण जगाची उत्पत्ति प्रेमांत-स्थिति प्रेमांत—आणि लयहि प्रेमांतच आहे—[स्वयंपाकवरांत जाते]
मामा : ऐका—ममीसाहेब, आपल्या प्रेमाच्या या संयुक्त महाराष्ट्राचा हा जाहीरनामा ऐका. ज्या पुरुषांनी हजारों पाकलिंया पचविल्या आहेत असा तो मास्टरजी म्हणे आमच्या कन्यारत्नाला आवडतो. अरे काय मुलगी आहे का वर्तमानपत्राचा एंजंट आहे ?

ममी : तुमचं आपलं कांहीतरीच. काय वाईट आहे हो तो ? दिसतो किती खुंदर—बोलतो किती मिठास—वागतो कसा मोहक. नूतननी त्याची निवड केली तर मला मुळीच वाईट वाटणार नाहीं.

मामा : छान ! आमच्या मातोश्री शोभतां खव्या. खरोखर आमच्या मुलीनं अलमोङ्यांत प्रेमाच्या पताका फडकावून—अटकेवर झेंडा फडकवणाऱ्या राशोंबादादा पेशव्यावराहि ताण केली म्हणायची. तें कांही नाहीं. आपल्या नूतनच्या या वेडावर राजमान्य राजश्री हरिभाऊ हर्षे हाच एक रामबाण उपाय आहे. आमच्या टेलिफोनचं कनेक्शन तोडणं अथवा न तोडणं आतां फक्त त्यांच्याच हातांत आहे. ‘टिमर्की’त शब्दकोडी घालून पाहिलीं—अशील लेख—चिन्ह छापून पाहिलीं—निरनिराळे वाद खेळून पाहिले—पक्ष बदलून पाहिले—मासिक भविष्यं देऊन पाहिलीं. पाडव्या-पासून ते शिमग्यापर्यंत खास अंक काढून पाहिले. पण तरीहि आमच्या

‘टिमकी’चा आवाज आमच्या गळीबाहेराहि जाऊ शकला नाहीं. हाती छापखाना होता म्हणून दैनिक काढलं. तर दैनिक काढलं म्हणून आतां दिवाळं काढायची वेळ आलीय.

ममी : झालं तुमचं बोलून ? का राहिलाय् आणखी कांहीं स्टॉपप्रेस ? नीट ऐका. प्राण गेला तरी माझी मुलगी त्या हर्षाच्या गळ्यांत बांधूं देणार नाहीं मी.

मामा : आणि प्राण गेला तरी मी लिहून ठेवीन कीं-चि.सौ.कां. नूतन सौ. हरिभाऊ हर्षेच झाली पाहिजे. आणि मग एका सहसंपादकाचा घरजांवई कसा झाला, ही लेखमाला दैनिक ‘टिमकी’तून तुम्हांला वाचायला लावीन तरच नांवाचा मामासाहेब मालवणकर. एका सहसंपादकाच्या गळ्यांत फुकटांत मुलगी आणि कर्जासकट छापखाना बांधण्याची करामत—‘याची देहीं-याची डोळा’ करून दाखवीन तरच नांवाचा संपादक.

ममी : हो—तुमच्या हातांत माझ्या मुलीचं भवितव्य सोंपवायला मी कांहीं कल्या नवव्याची बायको नाहीं. काय तें हर्षाचं ध्यान.

मामा : अहो, लग्नाच्या निवडणुकीत स्त्री-उमेदवाराची निशाणी सौंदर्य ही असते, तर पुरुष उमेदवाराची निशाणी कर्तृत्व ही असते. आतां स्पष्टच बोलायचं म्हणजे तुम्ही आमचं कुटुंब झालांत तें काय आमचं रूप पाहून ? आणि आम्ही आपल्याशीं शरीरसंबंध जोडला तो काय आपली अक्कल पाढून ? तसं म्हणाल तर जगांत रूप आणि कर्तृत्व यांचं वैराशिक व्यस्तच असतं.


ममी : आपलं झालं तें झालं— आतां काय त्याचं. एकदां छापलेल्या बातमीप्रमाण एकदां केलेलं लग्न मोडतां येत नाहीं म्हणून—नाहींतर—

मामा : कां चुकांच्या दुरुस्त्या करून दिलगिज्या प्रदर्शित करणं हें तर आमच्या पांचवीलाच पुजलेलं असतं कीं.

ममी : हो—पण लग्नाच्या चुकीची दुरुस्ती करण्याइतकं नैतिक धैर्य आम्हां बायकांत नसतं म्हणून तर तुम्ही पुरुष चुकांचीं दैनिकं काढीत सुटतां. त्यांतून माझी नूतन म्हणजे कांहीं एखादी सर्वजनिक भित नाहीं, कीं कोणीहि यावं अन् तिच्यावर नवरेशाहीचं पोस्टर चिकटवून जावं. तुमच्या त्या हर्षाशीं आपली नूतनच काय, पण तुमच्या छापखान्यांतली एखादी झाड्यालीसुद्धां लग्न करणार नाहीं. आयुष्यांत आपलं लग्न झालं एवढाच वर्ष



ममी-मी काहीं कर्व्या नवऱ्याची वायको नाहीं.



मामा : अहो, वायकांना टोप्या शातलेले पुरुष आवडत नाहींत !

त्या हर्षाला मिळवायचा असेल तर आमच्या परसांतले रुईचं झाड अजून लगाचं आहे म्हणावू. [हरिभाऊ येतात] खुशाल जाऊन लग लावा—
हरिभाऊ : (मामांस) आपण दुसऱ्या लगाच्या विचारांत आहांत काय ? [आणि मामामर्मीचा वाद एकदमच थंड पडतो. हरिभाऊच्या आडनांवांतच फक्त हर्ष असून एरवी हर्षाचा आणि त्यांचा सुतरामहि संबंध नसावा असं त्यांच्या भकास मुद्रेवरून वाटतं. डोक्याला घडीची काढी टोरी— ओठावर कशातरी वाढलेल्या मिशा—बिन कॉलरचा सदरा—तयार कपडे-वाल्याकङ्गन आणतांना मापाचा आणलेला पण नंतर आटलेला कोट-सूत्रधारासारखं धोतर आणि पायांत कोल्हापुरी वहाणा हा यांचा थाट. थोडक्यांत ते साक्षात् सहसंपादकच दिसतात.]

मामा : या—हरिभाऊ हर्षे—आम्ही दुसऱ्या लगाच्या विचारांत नसून दुसऱ्याच्या लगाच्या विचारांत आहोत. आर्धी मला हें सांगा की, तुमचा २३००० रु. चा चेक आला की नाहीं ?

हरिभाऊ : हीं पुफं तपासायला आणली आहेत. निम्मा अंक मशिनवर चढवून आलों आहें, आणि हे फोटो आले आहेत बळॉकसाठीं. मामासाहेब, आपण रात्री छापखान्यांत आलां नाहींत म्हणून—

मामा : बरं, बरं [मामासाहेब त्याला गप्य करतात. पुफं तपासण्यांत गर्क होतात. रात्रीची थाप लक्षांत येऊन ममीसाहेब स्वयंपाकघरांत जातात.]

हरिभाऊ : मी मधैच आलों म्हणून तर ममीसाहेब रागावून अंत नाहीं ना गेल्या ?

मामा : अं ! हं ! अं हं ?

हरिभाऊ : मामासाहेब, आपण मोटार घेतलीत वाटतं ?

मामा : नाहीं. आमची नूतन आली आहे. तिच्यावरोवर तिचा गुरु आला आहे. त्याची आहे ती गाडी.

हरिभाऊ : हो का ? त्या आल्या आहेत का ?

मामा : हर्षे—हें सहसंपादकाचं जिण किती दिवस जगायचा विचार आहे तुमचा ?

हरिभाऊ : तुम्ही आहांत तितके दिवस.

मामा : म्हणजे ?

हरिभाऊ : नाहीं म्हणजे तुम्ही ठेवाल तितके दिवस.

मामा : पण आपण मोठं व्हावं—इतके मोठं कीं, एक दिवस मामा माल-वणकराची खुर्ची ध्यावी—असा विचार तुमच्या मनांत कधीं थाला नाही. हरिभाऊ : छे ! छे ! दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा ठेवणं बरं नव्हे.

मामा : अहो, माझी खुर्ची म्हणजे माझे अधिकार. संपादक व्हावं असं तुम्हांला कधीं वाटलं नाही ?

हरिभाऊ : वाटलं. स्वप्रांत अनेकदां वाटलं.

मामा : मग नीट ऐका. पुढच्याच महिन्यापासून मी तुम्हांला संपादक करणार आहें. (तो आनंदानं उठतो.) आणि घरजांवैसुद्धां ! (निराशेने तो खालीं व्हसतो.) कांहो, संपादकाच्या खुर्चीपेक्षां माझी मुलगी वाईट आहे काय ?

हरिभाऊ : साहेब, सरकारनं दोनदां आपलं डिपॉशिट जस केलं तरी अजून तुमचा विनोदी स्वभाव कांहीं जात नाहीं. मी तुमच्या मुलीशीं लग्न करणं म्हणजे माझं डिपॉशिटच जस करून घेण्यासारखं आहे. तुमची मुलगी म्हणजे जणुं काय दलालांचं सुंदर तिरंगी चिन्ह आहे, तर मी शाई जास्त झाल्यामुळं काळाकुट्ट उठलेला ब्लॉक आहे. कुठं त्या अनुकूळं मी ! शिवाय ‘स्त्री हा एक पुरुषाची जामीनकी रद्द करणारा लेख आहे’ असं परवांच कुठंसे मी वाचलं आहे.

मामा : कुठल्या गाढवानं लिहिलंय् असं ?

हरिभाऊ : मला वाटतं आपणच गेल्या अग्रलेखांत लिहिलं होतं.

मामा : (ओशाळून) अहो, पण ‘नवविवाहिताला संसार ही एक सरकारी जाहिरात आहे ’ या वाक्यानींच मीं त्या लेखाचा शेवट केला होता.

हरिभाऊ : हो का ! मग माफ करा. शेवटपर्यंत तो अग्रलेख मीं वाचला नव्हता.

मामा : कां ?

हरिभाऊ : मधेंच मला झोंप लागली होती. अग्रलेख वाचले कीं नेहमींच मला शांत झोंप लागते.

मामा : छान ! हें तुमच्या अबदात्याब्रह्मचं तुमचं मत. आनंद आहे. हर्षे, मग तुम्ही माझं ऐकाच. तुम्ही एकदां लग करा म्हणजे जामीनकी—अग्रलेख—झोंप यांचे विचार चटकन् तुमच्या डोक्यांतून निघून जातील.

हरिभाऊ : मुळीच नको—रोटरी मशिनच्या घडधडाटाप्रमाणे—कलकलाटानें भरलेले तें—पोट्यांचं खुराढं—६—६ महिने पगार न मिळाल्यामुळे कंपांजिट-रुच्या काळवंडलेल्या चेहऱ्याप्रमाणं तो भकास संसार—वृत्तपत्राप्रमाणं देहाची रद्दी करून चुलीपुढे बसलेली ती बायको—दरवर्षी निघणाऱ्या दिवाळी अंकाप्रमाणे दरवर्षी हलणारे ते पाळणे—

मामा : बस बस बस ! हरिगाऊ हर्षे—एखाद्या सहसंपादकाच्या गळ्यांत सहधर्मचारिणी अडकवणे हें मांजराच्या गळ्यांत घाट अडकवण्याइतकं अवघड असेल याची मला कल्पना नव्हती.

हरिभाऊ : मामासोहेर—पण एक मात्र खरं अं. केव्हां केव्हां अगदी एकटं बसलं, एखादा इंगिलश सिनेमा पाहिला किंवा रस्यानं जातांना एखादं जोडपं पाहिलं कीं कधीं कधीं मलासुद्धां वाटतं हे—

मामा : अहो, तेंच तें. आमच्या लग्नापूर्वीं आम्हांलाहि अगदी थेट असंच वाटायचं. आतां अगदी बोलूनच नका. माझ्या मनाप्रमाणं वागायला तयार व्हा, कीं आठ दिवसांत तुमच्या दोन हातांचे चार हात नाहीं केले तर नांवाचा मामासोहेर मालवणकरच नव्हे. प्रथम तुमचं संपूर्णपणे वेषांतर करायला हवं. तुमच्या ह्या टोपीला आर्धी रजा द्या. टोप्या घालणारे पुरुष बायकांना आवडत नाहीत. तशाच तुमच्या ह्या मिशा सेन्सॉर करा. हे तुमचे कपडे बदलून उद्यांपासून एकदम अप-टु-डेट पोषाकांत राहा. थोड-क्यांत तुमच्या ह्या दैनिकाचा उद्यांच्या उद्यां दिवाळी अंक करून ठाका.

हरिभाऊ : बाप रे—मामासोहेर—एक लग्न करायला काय हो हा जामानिमा ? पण इतका जामानिमा न करणारांचीहि जगांत लग्न होतातच कीं.

मामा : होतात. पण मग त्यांना बायकाहि तशाच मिळतात.

हरिभाऊ : नाहीं नाहीं—आपल्याला करून करायची तर मग जरा सुंदरच बायको करावी म्हणतों.

मामा : शावास—जीते रहो पछे ! नुसत्या लग्नाच्या कल्पनेनंच तुमच्यांत इतकी क्रांति झाली तर प्रत्यक्ष लग्न झाल्यावर तर तुम्ही क्रांतिकारकांचे बाप व्हाल.

हरिभाऊ : पण मामासोहेर, तीं पुरुं छापखान्यांत पोहोंचवायचीं आहेत. निम्मा अंक मशिनवरच चढवून आलों आहे. शिवाय या फोटोचे ब्लॉक्स करायचे राहिलेत अजून.

मामा : प्रुफं गेलीं जहारमध्यें अन् फोटो घाला चुर्लीत. आधीं लगीन तुमचं अन् मग माझ्या दैनिकाचं. आतां नूतन येईल. ती आत्यावर पहिल्या फटक्याला तुम्ही तिला काय म्हणाल ?

हरिभाऊ : आपली तब्येत कशी काय आहे ?

मामा : मूर्ख आहांत. स्त्रीच्या तब्येतीची चौकशी करणाऱ्या पुरुषांपेक्षां तिच्या रूपाची स्तुति करणारा पुरुषच तिला अधिक आवडतो. शिवाय ‘स्त्रियांच्या तब्येती मुळांत ठणठणीतच असतात’ हें मुळीं पुरुषांनी गृहीतच धरून चालायचं असते. मग तुम्ही प्रथम काय म्हणाल ?

हरिभाऊ : तुम्ही खूप सुंदर आहांत.

मामा : अहो, मला नव्हे. माझ्या मुलीला असं म्हणा.

हरिभाऊ : मुलीलाच की. तुम्हांला सुंदर म्हणगारा मनुष्य एक आंघळा तरी असला पाहिजे किंवा पोटार्थी सहसंपादक तरी असला पाहिजे.

मामा : बहाल ! लवकर तयार बहाल ! आणखी काय म्हणाल ?

हरिभाऊ : तुमच्याशीं माझं लग झालं तर आपला जोडा अगदीं लक्ष्मी-नारायणाच्या तोंडांत. मारण्यासारखा शोभून दिसेल ! (वरून गुच्छ घेऊन आलेला नीतिन हें ऐकतो.)

नीतिन : (आश्वर्यानें) काय हो हें ?

मामा : (ओशाढून) कांहीं नाही. छापखान्याच्या वाढादिवसानिमित्त होणाऱ्या नाटकाची आम्ही तालीम करीत होतों.

नीतिन : त्यांत हे हिरोइनची भूमिका करणार आहेत वाटतं ?

हरिभाऊ : तुमचे डोळे फुटलेत वाटतं ? मेहेरबान, या जन्मांत तरी मी नाथिकेची भूमिका करणं शक्य आहे का ? मी हिरोची भूमिका करणार असून यांची मुलगी-

मामा : हवें—आपल्या नाटकाचा सस्पेन्स आतांच घालवून नका.

नीतिन : (सांशकतेनें) नूतन कुठं आहे ? तिला हा गुच्छ यायचाय.

मामा : आणा मी देतों. ती आंघोळ करतीय. (निराशेनें तो गुच्छ देतो व वर जातो.)

हरिभाऊ : (रागानं) कोण हो हा ?

मामा : हाच तुमचा प्रतिस्पर्धी. नर्तक आहे म्हणे—नर्तक कसचा नाचा

आहे शाळै. माझ्या मुलीला म्हणे हा आवडतो. आमच्या कुटुंबालाहि तो बन्ध्यापैकीं वाटतो. पण यान्यामागं जन्मभर माझ्या मुलीला नाचायला लावून तिन्या संसाराची नृत्यशाळा करायची नाही आहे मला. त्यापेक्षां तुम्ही कितीतरी चांगले आहांत. तुमच्याजवळ पैसा आहे. (मधेंच थांबून) तुमचा चेक आला का ? (तो बोलत नाही) येईल ! आणि तुम्ही मनांत आणाल तर माझ्या छापखान्यासकट मला विकत घ्याल. तुम्ही मनांत आणाल तरच माझी पोरंगी त्या नाच्याच्या तावडींतून सुटणार आहे हो !

हरिभाऊ : मग आणाच-आणाच तुमच्या मुलीला. आतांच्या आतां तिन्यार्थीं लग्नच लावून टाकतों. सहसंपादकाच्या लेखण्या आर्धी खवळायच्या नाहीत आणि एकदां का त्या खवळ्या, कीं त्या डिपॉशिट जस होण्याचाहि विचार करीत नाहीत.

मामा : शाब्दास ! तिची एक ग्यानबाची मेख तुम्हांला सांगून ठेवतों. ती विचारील तुमच्या अंगांत एखादी कला आहे का ? तर डडपून सांगा-मला गातां येतें-लाहोरच्या कव्वालखांचा मीं गंडा बांधला आहे म्हणून.

हरिभाऊ : लाहोर ! अहो, इतक्या लंब जायला पैसे कुठं आहेत ?

मामा : अहो, थाप मारायची !

हरिभाऊ : थाप मारायची ? मारतो !

मामा : आणि हा गुच्छ तिला द्या-

हरिभाऊ : अहो, पण हा गुच्छ त्या नाच्या पोन्याचा आहे ना ?

मामा : मरुं द्या हो तो. आजचे जग दुसऱ्याच्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचंच आहे.

हरिभाऊ : शिवाय प्रथम भेटींत गुच्छ देण्याची कल्पना इंग्रजी वाटते.

मामा : वाढूं द्या हो. अलीकडे कियेक लेखकांचं लिखाण मूळ इंग्रजी-वरूनच घेतलेलं असतं. मग तुमच्या या लग्न-नाटकाचा एखादाच धागा परकीय असला म्हणून काय शाळै. हा गुच्छ तिला देऊन म्हणा-हा गुच्छ-माझ्या बागेंतल्या फुलांचा बनवून-मुद्दाम तुमच्यासाठीं आणलाय.

हरिभाऊ : (गुच्छ घेऊन) हा गुच्छ-[तोंच स्वयंपाकघरांतून आलेली नूतन दिसते.] हा गुच्छ-हा गुच्छ केवळाला घ्यावा. [मामा हताश होतात.]

नूतन : असेल तीन चार रुपयांचा.

हरिभाऊ : नाहीं-हा मला फारच स्वस्तांत पडला, म्हणजे मी हा एकाचा कुटुंबात लाटला. [मामा कपाळावर हात मारून आंत जातात.] तुम्ही मला ओळखलंत ना ?

नूतन : हो-तुम्हांला कोण ओळखणार नाहीं ?

हरिभाऊ : सुंदर ! ‘स्त्रियांचं सौंदर्यं सेकेदकांच्याच्या गतीनं वाढतं तर पुरुषांचं सौंदर्यं तासकांच्याच्या गतीनं वाढत असतं,’ हें आज मला पटलं. तुम्ही खूपच चुंदर दिसायला लागलं आहांत. नूतनबाई-

नूतन : ई-मला बाई म्हणू नका बाई.

हरिभाऊ : नूतन-तू आज खरोखरीच सुंदर दिसते आहेस.

नूतन : (धावरून) तुझ्यावर माझं प्रेम जडलं आहे-असं तर आतां तुम्ही म्हणणार नाहीं ना ?

हरिभाऊ : ज्ञाला-घात ज्ञाला. परीक्षेआधीच पेपर फुटला. ज्ञालं तर-आतां माझा प्रश्न तुम्हांला कळलाच आहे. तर उत्तर द्यायला विलंब लावून का. नका नका, माझ्या सर्वांगाकडे अशा रोखून पाहूं नका. त्याला आधीच घाम फुटलाय् हो. शिवाय माझा आजचा हा अवतार उद्यां बदलणार आहे असं तुमचे वडीलच मध्यांशीं म्हणाले.

नूतन : म्हणजे ?


हरिभाऊ : माझे बोलविते धनी तेच आहेत. आणि या गुच्छाचे धनी ते नीतिनबाबू आहेत.

नूतन : [गुच्छ घेऊन] खरंच ! त्यांचा आहे हा गुच्छ ? How lovely !

हरिभाऊ : होय हो. माझा नोहे धन्याचा हा माल-मी तो हमाल-भार-वाही. या भारवाहकावर दया करा. मी लहानाचा मोठा ज्ञालों तो स्वतःच्या कर्तृत्वावर. मला परवां शब्दकोड्यांत २३००० रुपये मिळाले तेवढेच लोकांच्या शब्द घालण्यावर. बाकी तें कोडं पोस्टाच्या पेटींत मात्र माझं मींच नेऊन टाकलं होतं. माझ्यांत दुसरं कांहीं नसेल, पण दृदयाचा प्रामाणिकपणा जरूर आहे. आणि विशेष म्हणजे हें वाक्य माझे स्वतःच्च आहे. तुमच्याशीं माझं लग्न ज्ञालं तर त्या २३००० रुपयांच्या तुमच्यावर मंगलाक्षदा उधळीन मी. तुम्हांला माझा हा पेशा पसंत नसला तर इथल्या नव्वद टिकल्यांवर लाभ मारून मी स्वतःच्च दैनिक काढीन.



नृत्य : खरंच ! त्यांचा आहे हा गुच्छ ? How lovely !



शंखनादः चातमी ? अहो, चातमी असली तर मला सांगा !

नूतन : तुमच्या अंगांत एखादी कला आहे का ?

हरिभाऊ : नाहीं हो ! (आठवून) होय हो ! एकच काय, माझ्या अंगांत ६४ कला आहेत. गायनकलेत तर माझी विशेष प्रगति आहे. लखनौच्या जमालखांचा—नाहीं—लाहोरच्या कब्बालखांचा मीं गंडा बांधला आहे. (पाहून) म्हणजे आतां तो धरीं विसरलाय.

नूतन : मग एखादा ख्याल गाऊन दाखवा ना ?

हरिभाऊ : नाहीं—वेटा, लग्न ज्ञाल्याशिवाय तुझ्या कलेचं कुठंहि प्रदर्शन करूं नकोस—असा मला गुरुपदेश आहे. तुम्ही माझ्याशीं लग्न लावाल तर लग्नांतच भटजीऐवजीं मीच मंगलाष्टकं म्हणेन. आणि तीं ख्यालांतच काय पण प्रुपदधमारांतहि गाऊन दाखवीन.

नूतन : (हंसून) हरिभाऊ—आडांतच नाहीं तर पोहच्यांत कुठून येणार ?

हरिभाऊ : नाहीं हो—तुम्हांला या आडाची कल्पना नाहीं अजून. निदान कांहीं विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवतात. तसाच तुम्ही माझा निकाल उद्यांपर्यंत तरी राखून ठेवा हो.

नूतन : छे—छे—माझ्या दृष्टीनं तुमचा केवळांच निकाल लागलाय.

हरिभाऊ : ज्ञालं—म्हणजे निकालच लागला माझा.

नूतन : होय—माझ्या परीक्षेला तुम्ही कधींहि उतरणं शक्य नाहीं. ज्या पुरुषानं खूप जग पाहिलंय् असाच एखादा पुरुषोत्तम मला हवाय् (गुच्छ त्याला परत करीत वर जातां जातां) ज्या कलावंतावर हजारों त्रियांनीं प्रेम केलंय् अशाच एखाद्या कलावंताशीं मी लग्न करणार आहें. नी—ति—न (वर जाते.)

मामा : (प्रवेशून.) कुठपर्यंत आलंय् ?

हरिभाऊ : जवळ जवळ ठरलंच—

मामा : काय ?

हरिभाऊ : कीं या भानगडींत पुन्हां पडायचं नाहीं म्हणून. हा तुमचा गुच्छ घ्या आणि तीं पुफं अन् फोटो इकडं घ्या. निम्मा अंक मशिनवरच चढवून आलोंय् मी. आतां पुफं वाचतां वाचतांच जीवन जगवीन आणि पुफं वाचतां वाचतांच देह ठेवीन. या देहाचा ब्लॉक होईपर्यंत लोकांच्याच फोटोंचे ब्लॉक्स करीत बेसेन.

मामा : अहो थांबा—धीरसो गंभीर. ती म्हणाली तरी काय ?

हरिभाऊः : म्हणे, ‘ ज्या पुरुषाने खूप जग पाहिलेय असाच एखादा पुरुषोत्तम मला हवाय. ज्या कलावंतावर हजार लियांनी प्रेम केलेय अशाच एखादा कलावंताशी मी लग्न करणार आहै. ’ आमच्यावर हजार कुठल्या एकाहि स्त्रीने कधीं प्रेम केलं असेल तर शपथ.

मामा : (फोटो पाहात विचार करून) यापूर्वी केलं नसेल तर यापुढं करायला लावूं.

हरिभाऊः : अहो, पण हे सारं कशाकरतां ? लग्नाकरतांच ना. पण माणसाला दोन वेळां जेवण अन् रात्रभर भरण्यारूप मिळाल्यावर लंबंविंश्टं हर्वात कशाला ? मामासाहेब, लग्नाच्या बाबर्तीत तुम्ही आम्हांला असं मामा बनवलं नसरंत तर आयुश्याच्या अंतापर्यंत आम्हांला लग्नाची आठवण तरी ज्ञाली असती कीं नाहीं कोणास ठाऊक. पण काय हो—मीं नूतनशीं लग्न लावलं तरी ती माझ्याशींच लग्न लावील कशावरून ?

मामा : ती नाहीं तिचा बाप लावील. सारं बुद्धिवल खर्चून त्या नर्तनशाहाला या सहसंपादकाचा काटशाह देईन तरच नांवाचा मामा मालवणकर ! नवकथा—नवकार्दंबन्या—नवकाब्य—याप्रमाणे मी आतां नवहरिभाऊ निर्माण करणार आहै.

हरिभाऊः : पण त्यासाठीं तुम्हांला नवनायिका पाहावी लागणार.

मामा : अहो, प्रत्यक्ष कशाला ? एखादा थापेवरसुद्दां काम भागण्यासारखे आहे. (हातांतील फोटोकडे पाहून—विचार करीत मामासाहेब फिरतात.) हरिभाऊ, शिर सलामत तो कल्पना हजार— नूतनला हजार लियांनी ज्या कलावंतावर प्रेम केलेय असा नवरा पाहिजे आहे काय ? लाहोरच्या कब्बालखांचा गंडा बांधून तुम्हांला कलावंत तर मीं बनवलंच आहे. आतां हजार लियांचं प्रेम—तुमच्या बाबर्तीत कठीण आहे हो ! (फोटोकडे पाहात) सांपडली—आली—सुचली. हर्षे, पूर्वांच्या नवर-देवांना धनुष्यं मोडावीं लागलीं आहेत—मत्स्यमेद करावे लागले आहेत—लढाया माराब्या लागल्या आहेत. आपल्याला फक्त एक थाप मारायची आहे. एकच थाप. एकच प्याला लिहून गडकांनी जेवढं यश मिळवलं नसेल त्याच्या दसपट यश—एकच थाप मारून हा मामा मालवणकर मिळवून दाखवणार. वा—वा—काय बेमालूम थाप आहे. ‘ हरिभाऊ हर्षे लाहोरला

असतांना त्यांच्या गाण्यावर प्रसिद्ध स्टॅटक्वीन-सिनेमासमाझी (फोटो दाखवून) मिस् शेलम खूष झाली-तिचा प्रेमप्रवाह हरिभाऊकडे वळला.
हरिभाऊ : थांबा थांबा- या कल्पनेनंच या प्रवाहाच्या घबघब्यांत गुदमरून गेल्यासारखं झालंयू मला.

मामा : आणि आपण या बातमीला जर वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध दिली तर रिटा हेवर्थ-प्रिन्स अलीखान यांच्या लफड्याच्या बातमीप्रमाणं, ही बातमी जगभर पसरून एका रात्रीत तुम्ही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरुष होऊन जाल.

हरिभाऊ : म्हणजे ही थाप तुम्ही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करणार काय ?

मामा : Of Course. त्याशिवाय या प्रकरणाची जिकडे तिकडे बोंबाबोंब होऊन, नूतनचं प्रेम तुमच्याकडे कसें वळेल ?

हरिभाऊ : अहो, पण थाप मारायची ती लोकांना पटेल अशी मारा. अहो, शेरपा तेनसिंग एक वेळ पुन्हां गौरीशंकराचं शिखर गांठील, पण हा शेळपा हरिभाऊ त्या मिस् शेलमचा पायथाहि गांदूं शकणार नाही. मामासाहेब, अंटमनें भडका होणार नाही इतका माझ्या अन् शेलमच्या या बातमीनें भडका होईल हो. शिवाय ती माझ्यावर खूष होती याला प्रूफ काय ? प्रूफ निर्माण करणं हें प्रुफं तपासण्याइतकं सोपं आहे काय ? थाप मारायची तर (एक वृत्तपत्र उचलून) या खटाव मिल्सच्या जाहिरातीतली ही मुलगी घ्या. लक्स-साबणाच्या जाहिरातीतली ही एक्स्ट्रॉ नटी घ्या-ही बाई घ्या.

मामा : ही ? अहो, हा तश्णपणी रुकिमणीच्या वेषांत काढलेला बाल-गंधवर्णचा फोटो आहे.

हरिभाऊ : सोडून द्या.-ही घ्या.

मामा : अहो, हा नूरजहानचा फोटो आहे. ही मरून ३०० वर्षे झाली.

हरिभाऊ : मरू द्या-ही घ्या.

मामा : Yes ! हीच ती-तीच ही-मिस् शेलम—

हरिभाऊ : मग ती नको. ती खटाव मिल्सचीचं पोरगी घ्या.

मामा : नाहीं नाहीं—हीच. अहो डिपॉक्षिट जस व्हावं तर लाखाचं. तसं थाप मारावी ती प्रसिद्ध नटीच्या बाबतीत. आमची नूतन या बातमीनें त्या नाच्या पोज्याला तसाच नाचत ठेवून थेट तुमच्याकडे

धावत येईल अन् म्हणेल—मला पदरांत घ्या. आमचं कुंदंज तर सध्यां गांवांत लागलेल्या झेलमच्या जादू—इ—कत्तल सिनेमाचे ४ फ्री पासेस तुमच्याकडे मागेल.

हरिभाऊ : सध्यां हिचा एखादा बोलपट गांवांत चालूं आहे काय ? (बसतो.)

मामा : होय. आणि परवांच स्या बोलपटाची ज्युबिली साजरी होणार आहे.

हरिभाऊ : छान ! म्हणजे ही थाप लोकांत पचली नाहीं तर त्या दिवशी लोक चित्राची ज्युबिली—झेलमचा सत्कार—आणि माझी पुण्यतिथि बरोबरच साजरी करतील. शिवाय मामासाहेब, हें प्रकरण समजल्यावर नूतन उल्ट माझा तिरस्कार करूं लागली तर ? हो म्हणजे—नूतनला वश करायला आपण झेलम प्रकरण उभें करायचें तर झेलम प्रकरण उभें राहिलं म्हणून नूतन मला नाकारायची. म्हणजे हा दोन्हीकडचा नवरा उपाशीच राह्यच्या.

मामा : छे हो—तिला हजार ख्रियांनी प्रेम केलेय् असा कलावंत हवाय् नाहीं का ? मग घे म्हणावं. ‘हजार ख्रियांचं सौंदर्य अन् कीर्ति जिच्यांत ठासून भरलीं आहेत .अशी झेलम माझ्यावर किंदा आहे.’ माझ्यावर म्हणजे तुमच्यावर. हा झेलमचा फोटो तुमच्या खिशांत ठेवा. (ठेवतो) हें आणखी एक प्रूफ.

हरिभाऊ : छे छे—तिचा फोटो माझ्या खिशांत असणं हें कांहीं तिचं माझ्यावर प्रेम असण्याला पुरेसं प्रूफ नाहीं. कारण तसं म्हटलं तर माझ्या खिशांत हा मारुतीचाहि फोटो आहे.

मामा : Yes ! तुमची शंका बरोबर आहे. (आठवून) कांहींतरी लेखी पुरावा हवा. थांवा—आणा. त्या फोटोवर, नेहमीं नव्या लिहितात त्याप्रमाणं आपणाच कांहींतरी लिहूं या.

हरिभाऊ : लिहा—पण जरा चांगलं लिहा हं ! पहिलाच प्रसंग आहे. (एकमेकाकडे पाहतात).

मामा : काव्यांत लिहूं का गद्यांत लिहूं ?

हरिभाऊ : गद्यांतच लिहा. म्हणजे लोकांना कळायला सोंप ! (मामा चपापतात.)

मामा : (लिहितो) मेरे प्यारे हरि—तुमारी झेलम. वा !—वा ! मेरे प्यारे हरि—तुमारी झेलम—आतां हा बार ठासून भरला ! (ममीसाहेब

येतात. त्यांना पाहून मुद्दामच खोळ्या रागाने) हर्षे, . लाहोरला मीं तुम्हांला 'टिमकी' च्या कामाला धाढले तर तुम्ही हा बाजा वाजवून आलं होय ?

हरिभाऊ : (मर्मीना पाहून) पण मी—लाहोर शब्द फक्त वाचलाय् हो—
मामा : मग ही पंजाबांतली झेलम महाराष्ट्रांत कशी उपटली ?

मर्मी : बँधू बँधू—(फोटो घेते) किती सुंदर आहे !

मामा : छे छे—मला हैं खरं सुद्धां वाटत नाही.

हरिभाऊ : नाहींच खरं तै.

मर्मी : नाहीं कसं. खरंच असलं पाहिजे. (वाचते) मेरे प्यारे हरि—

मामा : तुमारी झेलम—एका सिनेमा नटीचं तुमच्यावर प्रेम ? आणि तुम्ही माझे सहसंपादक ?

हरिभाऊ : (धीट होऊन) हो—आहे तिचं माझ्यावर प्रेम. तिचंच काय, यापूर्वी १९९९ लिंग्यांचं माझ्यावर प्रेम होतं. ही हजाराब्दी. नोकरीचे ८ तास तुमची टिमकी वाजवल्यावर वाहेर मीं बाजा वाजवावा का ताशा बडवावा हा माझा खाजगी प्रश्न आहे.

मामा : वाहेर तुम्ही ताशा बडवा नाहीं तर ढोल पिटा. तो माझा प्रश्न नाहीं. पण मला वाईट इतकंच वाटतं की, तुमच्यासारख्या मवाल्याला मी माझी मुलगी देणार होतों.

हरिभाऊ : हो—आणि मी तिच्याशीं लग्नहि करणार होतों. तुम्ही सांगितलंत म्हणूनच.

मामा : (ओशाळून, पण रागाचं नाटक चालू ठेवीत.) विसरा—विसरा आतां तै. म्हणे, मीं सांगितले. हा फोटो मींच आणला असेल. यावरचा हा मजकूर मींच लिहिला असेल.

मर्मी : मी म्हणते—झेलमनींच लिहिला. असेल तिचं यांच्यावर प्रेम, म्हणून लिहिले असेल तसं तिने. लग्नाआधीं नवरानवरीचीं चरित्रं पाहिलीं जातीं तर जगांत आजवर एकहि लग्न झालं नसतं, आणि लग्नानंतराहि तीं उजेडांत आणलीं गेलीं तर घराघरांतून घटस्फोटांचे अर्ज येऊ लागतील. हरिभाऊ : हैं मात्र खरं हैं. नवऱ्याचं मूळ आणि सुंदर लिंग्यांचं कूळ पाहूं नये हैं उत्तम.

मर्मी : आणि झेलमसारख्या सुंदर श्रीमंत—आणि प्रसिद्ध नटीनीं यांच्यावर

प्रेम करावं यांत यांचा गैरवच नाहीं का ? आणि असा एक सुप्रसिद्ध पुरुष तुमच्या 'टिमकी' चा सहसंपादक निधावा याचा तुम्हांला अभिमान वाटायला पाहिजे. हर्षे, मी तुमचं अभिनंदन करते. हिनं काम केलेला एकहि बोलपट पाहिल्याशीवाय मी राहात नाहीं. जादू-इ-कत्तल-तर मींचारदां पाहिला. ज्युबिलीच्या दिवशीं तुम्ही ४ फ्री-पासेस आणलेले तर पुन्हां सुद्धां पाहीन मी तो. खरंच, मी पुरुष असते तर हिच्याशींच लग्न केलं असते. मामा : आणि मला तसं कांहीं वाटत नाहीं असं समजू नका हं. पण तुम्ही अजून जिवंत आहांत ना !

ममी : तुमचं आपलं कांहींतरीच ! हरिभाऊ, आणाल ना फ्री-पास-हरिभाऊ : अहो ममीसाहेब-तुम्ही काय ऐकतां आहांत यांचं ? हिच्याकडं मी फ्री-पास मागायला गेलों तर ही म्युनिसिपालिटीतून माझा मृत्युपासच काढून माझ्यां हातांत देईल. खरं पाहिलं तर मींच हिला पड्यावर तरी पाहिलिय् पण हिनं मला स्वप्रांतसुद्धां पाहिलं नसेल.

ममी : होय ना. वास्तविक तुमच्यांत विशेष असं कांहींच नाहीं की-हरिभाऊ : नाहीं नाहीं-तसं समजू नका हं. त्यांतून या नटी पैसा लुआडतांना एखाद्या कुव्रेराला कंगाल बनवतील तर प्रेमांची निवड करतांना माझ्या-सारख्या एखाद्या कंगालालाहि कुव्रेर करून सोडतील.

ममी : खरंच, यापूर्वी आम्हीं तुम्हांला पुरतं ओळखलं नव्हतं.

हरिभाऊ : आणि अजूनहि तुम्हीं कांहीं ओळखलंय् असं मला वाटत नाहीं. ममी : पण हलके हलके आतां आम्हांला कळेलच कीं सारं. मलाच काय, पण उद्यां हें सान्या गांवांत होईल. नूतन - ए नूतन - अग हें बघ काय, तें (फोटो घेऊन धांवत धांवत वर जातात.)

मामा : चालला-हरिभाऊ, आपल्या थापेला रंग भरत चालला. आतां बघा-तासाभरांत या बातमीची सान्या गांवभर बोंबाबोंब होईल. कारण बायकांचीं लोंडं हीं ब्रह्मदेवानं काढलेली खास बातमी-पत्रंच आहेत. आतां आमच्या ह्या, ही बातमी आमच्या नूतनला सांगतील. नूतन त्या नान्याला सांगोल. आणि तो नाचा तर ही बातमी घेऊन सान्या गांवभर नाचत सुटेल.

शंखनाद : (प्रवेशन) बातमी ! बातमी ! बातमी ! अहो, मग प्रथम ती मला सांगा.

मामा : काय सांगायचंय् ? सुप्रसिद्ध स्टंट कीन – सिनेमासमाजी मिस् शेलमची अन् हरिभाऊऱ्ची भानगड—

शंखनाद : ओ – सेन्सेशनल – मार्ब्बल्स (लिहितो) अरे-हो. मुख्य तें विसरलोंच. हरिभाऊ, तीं पुरुं हवीं आहेत छापखान्यांत लवकर. निम्मा अंक मशिनवर तसाच पडून राहिलाय्.

हरिभाऊ : अरे, खरंच की. मामासाहेब झालं एवढं थापस्तवन इतकंच पुरें. आपल्या अंकाची सिद्धता करायला नको का ?

मामा : छे-छे-हरें, आतां ‘टिमकी’च्या अंकाची सिद्धता करण्यापेक्षां तुमच्या लग्न-नाटकाच्या अंकाचीच सिद्धता करायला सिद्ध व्हा. मेरे प्यारे हरि- (वरून नूतन, नीतिन, ममी येतारे.) थापेला रंग भरत चालला—
नूतन : मला हें खरं सुद्धां वाटत नाहीं. मिस् झेलम ? (फोटो ममीच्या हातांत देते.)

ममी : प्रसिद्ध सिनेमासमाजी. (फोटो नीतिनच्या हातांत देते.)

नीतिन : स्टंट क्वीन ? (फोटो शंखनादाच्या हातांत देतो.)

शंखनाद : होय. आणि तिचं या हर्षावर प्रेम. (फोटो नूतनच्या हातांत देतो.)

नूतन : शक्यच नाहीं. मेरे प्यारे हरि—

हरिभाऊ : ओ—

नूतन : Shut up !

हरिभाऊ : नूतनबाई, हें खरं नाहीं हो. तुम्ही मला Shut up म्हणालांत !

आणि माझी श्वासनलिकाच Shut up व्हायच्या बेतांत आली आहे हो ! मी जातों. मामासाहेब आणि मंडळी तुमच्या या नाटक कंपनीला माझा कायमचा रामराम. (जाऊ लागतो.)

नीतिन : (त्याला अडवून) हरिभाऊ, या नटीकडून माझ्या डान्सिंग-बॅलेच्या वॅल्ड दूरला किनान्स मिळवून द्याल तर मी तुम्हांला आयुष्याच्या अंतापर्यंत फुकट डान्स शिकवीन. किमानपक्षीं तिची मला ट्यूशन तरी मिळवून द्याच. निदान माझ्याबद्दलचं ओळखपत्र तरी—

मामा : अहो द्या. शेलमला याचं ओळखपत्र म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. त्यांत तुमच्या बापाचं काय जायचंय् !

ममी : नाहीं हो—आर्धी मला जादू-इ-कत्तलचे चार फ्री पासेस—

नीतिन : नाहीं नाहीं—फिनान्स—निदान टथूशन—कमीत कमी ओळखपत्र.
शंखनाद : त्या सर्वोच्चा आधी मला एखादी मुलाखत घ्या. तुमची
मुलाखत आपल्या ‘टिमकी’त आली तर निदान आपले पगार तरी वेळच्या
वेळीच आणि नक्की मिळतील.

हरिभाऊ : नूतनवाई, तुमची काय रिकेस्ट आहे?

नूतन : (एकदम पालटून) रिकेस्ट नाहीं, ऑर्डर आहे. माझा तुमच्या-
वर हक्कच आहे तसा. तो गुच्छ घ्या इकडे.

हरिभाऊ : (घार्इघार्इने) हा घ्या.

नूतन : ती पुरुं घ्या इकडे.

हरिभाऊ : ही घ्या.

नूतन : एक काढ्याची पेटी घ्या.

हरिभाऊ : मी विड्या ओढीत नाहीं.

शंखनाद : ही घ्या. (त्या आगपेटीने ती पुरुं पेटवते.)

नूतन : हरिभाऊ—तुम्ही तुमचा निकाल उद्यांपर्यंत राखून ठेवायला
सांगितला होता ना? मी आजच, आतांच देते निकाल. या तुमच्या
प्रेमाच्या गुच्छाचा मी स्वीकार करते. ही तुमच्या हलक्या नोकरीची होठी.
मी तुमच्याशी लग्न लावायला तयार आहें. जा, मुहूर्त ठरवा. (वर जाते)

हरिभाऊ : (प्रेमानं वर जात) नूतन—

नीतिन : (त्याला थोपवून) नूतन—शुद्धीवर आहेस काय? (रागाने
वर जातो)

ममी : (अर्धवट आनंदान) नूतन—(वर जाते)

शंखनाद : बाई, बाई, तुमचा एखादा तयार ब्लॉक आहे का? (ब्रेल
वाजते). पाळण्यांतला असला तरी चालेल !

हरिभाऊ : मामासाहेब, गेंगेत घोडं न्हाले! उद्यां अग्रलेखाऐवर्जी माझ्या
लग्नाच्या बातमीनंच अखती ‘टिमकी’ भरून टाकतो. (धांदलीने जातो)

शंखनाद : पण मग ती मुलाखत—हरिभाऊ, अहो ती मुलाखत—मामा—
तुमचा ब्लॉक.

मामा : (फोनमध्ये) Hallow!-ओ? परवां मिस् श्वेलम गांवांत येणार
आहे? तिचा सत्कार करणार आहांत? माझ्या अध्यक्षतेखाली—(शंखनाद
लिहून घेतो) (फोन टाकून कपाळावर हात मारून) छान! करायला
गेलों एक अन्— (पडदा पडतो)

२

[स्थळ—पहिल्या अंकांतीलच. मागच्या अंकानंतर २ दिवसांचा काळ लोटला आहे. वेळ सकाळची. टेलिफोनची घंटा वाजते. ममीसाहेब येऊन फोन घेतात.]

ममी : (खुशीने) हळो ? राणीसाहेब ? बोला. आज रात्रीच्या ज्युबिली समारंभाला जायचंय् तुम्हांला ? नाहीं, नाहीं. हरिभाऊंनी फक्त आमच्या-साठीच फ्री पासेस आणायचं कबूल केलंय्. �恩 ? हो, ती बातमी खरी आहे. पण आतां कांहीं नाहीं त्यांचं. तुमची मुलगी लग्नाची आहे ? अहो, पण ८ दिवसांनी हरिभाऊंचे आमच्या नूतनशीं लग्न होणार आहे. तुम्ही आजची वर्तमानपत्र वाचलेली दिसत नाहीत. हो—हो—हे बातमीदार मेले असेच शंख असतात. (शंखनाद येतो.)

शंखनाद : मला हांक मारलीत ?

ममी : Thanks ! (रिसीव्हर खालीं ठेवतात.)

शंखनाद : ममीसाहेब, तुम्ही केवढा घोटाळा केलांत. मी तीं पातळं तुम्हांला आणून दिलीं म्हणून तुम्हीं सांगितलंत वाटतं मामासाहेबांना ?

ममी : मग ? उलट यांचे बाहेरचे चाळे मला तुमच्यामुळे कळले याबद्दल मी तुमची आभारी आहें.

शंखनाद : पण मामासाहेबांनी मला नोटिस दिली आहे.

ममी : तुम्ही कांहीं काळजी करूं नका. मी सांगेन त्यांना. शिवाय आतां आमचे होणारे जांवई हरिभाऊ तुमचे संपादक झाले आहेत ना ? त्यांनाहि मी सांगेन.

शंखनाद : Thank you ! ममीसाहेब, नूतनबाईच्या लग्नाची बातमी वाचलीत तुम्ही ?

ममी : वाचली कीं. किती छान आहे !

शंखनाद : मीच लिहिलीय् ती. तसेच हरिभाऊ आणि मिस् झेलम यांच्या लफऱ्याची हकीकित मीच छापली आहे. आहे कीं नाहीं खसखुशीत ?

मी इतकेच करून थांबणार नाहीं तर उद्यांच्या अंकांत हरिभाऊ हशीची समग्र मुलाखतच छापणार आहें. हरिभाऊ वर आहेत का ?

ममी : नाहीं, अजून आले नाहीत ते.

शंखनाद : बरं, मग मी जरा वेळानें येतों. तेवढं आमच्या नोटिशीचं— (जाऊ लागतो) कारण त्याचं काय आहे—मामांचा स्वभाव आहे जरा चक्रम !

मामा : (प्रवेशून दोघांची नजरानजर) काय हो ! तुम्ही अजून इथंच ? नोटिस मिळाली कीं नाहीं ?

ममी : तुमचं आपलं कांहीतरीच. कशाबद्दल हो नोटिस दिली यांना ?

मामा : अहो, यांनी पातळ—नाहीं छापखान्यांतल्या ब्लॉकसर्चीं पासेलं पळवलीं.

ममी : आहे ठाऊक मला. (मामासाहेब आश्र्वर्यचकित होतात.) मीच मागितलीं होतीं तीं पासेलं. त्यांनी तीं मलाच आणून दिलीत.

मामा : (थाप अंगाशीं आल्यासुळें काढता पाय घेत) होय का— (जातात)

शंखनाद : ममीसाहेब—मामासाहेबांच्या पत्तनी शोभतां खन्या. काय बेमालूम थाप मारलीत हो.

[नूतन वरून येते. आतां तिनं जरा नीटनेटकी वेषभूषा परिधान केली आहे. एखाद्या नववधूप्रमाणेच ती लाजत लाजत येते.]

नूतन : ममी—

ममी : ये नूतन. शंखनाद, आज—आमची नूतन किती छान दिसते आहे नाहीं ?

शंखनाद : लक्ष आहे माझे ! म्हणजे पाहतोय् मी !

ममी ; माझी लग्न ठरलं तेव्हां मी मुद्दां अशीच सुंदर दिसत होतें म्हणे.

शंखनाद : शक्य आहे. ‘ नवन्या मुली लग्न ठरल्यावर सुंदर दिसतात तर नवरे मुलगे लग्न ज्ञाल्यावर सुंदर दिसून लागतात. ’—अशा अर्थाची परवांच एका मानसशास्त्रानं मला मुलाखत दिली होती.

नूतन : ममी, तुझा हा उत्साह पांनी पाहिला तर ते म्हणतील लग्न मुलीच ठरलं आहे कीं आईचं ?

ममी : त्यांचं पुरें. त्यांचा उत्साह तर जणुं काय त्यांचंच लग्न ठरल्याप्रमाण

उत्रू चाललाय. आज दोन दिवस उठल्याबरोबर भूपाळीऐवर्जी जादू-इ-कत्तलमधलीची गार्णी बढवडत सुटतात.

शंखनादः अहो, यांच्यांतच काय, पण या बातमीनं साऱ्या गांवांती खळबळ उडली आहे. (एक अंक दाखवून) हें काय-‘टिमकी’ चे माझी संपादक मामासाहेब मालवणकर यांच्या एकुलत्या एक कन्येचा आज्ञी संपादक हरिभाऊ हर्षेयांच्यार्थी लवकरच विवाह होणार आहे. (दुसरा अंक पुढे करून) सहसंपादकाचा संपादक कसा झाला ? हें तिसरं ‘टिमकी’ चे संपादक हरिभाऊ हर्षेयांच्यार्थी आणि जादू-इ-कत्तलच्या नाथिका मिस् शेलम यांचं प्रणय प्रकरण. हें चौथं-मासिकं मजेदार भविष्य-हरिभाऊंचा प्रेयसी-पालट होणार. आणि ‘टिमकी’ चे हें संपादकीय.-कला आणि जीवन यांचा संगम. या बातम्यांनी हरिभाऊ तर मावळत्या प्रेयसीचे प्रियकर आणि उगवत्या पत्नीचे पति या दुहेरी नात्यानं एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन वसले आहेत.

ममी : होय ना. शिवाय सकाळपासून फोन तरी किती येताहेत म्हणून सांगू ! महिला-मंडळाला म्हणे नूतनचा सत्कार करायचाय. बळेकमेल फोटो स्टूडिओला, हरिभाऊ-नूतनचा बस्ट हवाय. स्वास्तिक क्रॉस बैंडवाला तर म्हणतो की, हिच्या वरातीला आम्हांलाच ऑर्डर द्या. हें तर कांहीच नाही. चिन्तापूरच्या डावेजर राणीसाहेब तर हरिभाऊंच्या स्थळाबद्दलच मला विचारीत होत्या.

नूतन : हं-यांचं स्थळ असं वाटेवर पडलेय होय ? शिवाय संस्थानं गेली म्हणावं आतां.

ममी : शिवाय तिची पोरगी म्हणे मागं त्यांच्या ढायवहरवरोबरच पक्कून गेली होती.

शंखनाद : (वही काढत) कुठं ? केवहां ?

ममी : तुमचं आपलं कांहीतरीच. खूप मागऱ्याची गोष्ट आहे ती.

शंखनाद : मागं पळाली. मला वाटलं की काल पळाली !

नूतन : खरंच ! ममी, कोणाचीहि दृष्ट लागावी असंच यांचं स्थळ आहे. आतां किती तरी मुली माझा मत्सर करतील.

शंखनाद : होय ना-त्या मिस् शेलमला कळलं तर ती सुद्धां येकन तुमच्या किंज्या उपटायला कमी करणार नाही.

नूतन : आणि मग हे सुद्धां कांहीं स्वस्थ बसणार नाहीत. मांजरीच्या पेलाप्रमाण खिडकीतून केकून देतील तिला. ममी संपादकाची बायको शेण्यांत किती मानमरातब भरला आहे याची तुला कल्पना नाही ग ! (त्या हतबुद्ध होतात.)

ममी : (हात जोडून) वाईग ! चांगली कल्पना आहे !

नूतन : आणि ममी, तुला कळलं का ? हे म्हणे छान गातात.

ममी : अगं वाई हो !

नूतन : होय ना—लाहोरच्या कवालखांचा म्हणे गंडा चांधलाय् त्यांनी. आज मला ते दाखवायला आणणार आहेत तो गंडा.

शंखनाद : शिवाय परवांच्या शब्दकोऱ्यांत २३,००० रुपयांचं बक्षीस. माझ्यासारख्या दलभद्या बातमीदाराच्या दृष्टीनं हाच मुदा सर्वोत महत्वाचा आहे.

नूतन : मिळणारच त्यांना बक्षीस. प्रत्येक शब्द तोलून—मापून टाकणाऱ्या त्यांना शब्दकोऱ्यांत एकदांच काय, पण हजारदां २३,००० रुपयांचीं बक्षिस मिळतील. शिवाय ते दिसायलासुद्धां नीतिनपेशां कितीतरी—पण जाऊ दे. तुम्ही उगीच चेष्टा कराल माझी.

शंखनाद : नका सांगू. तुम्ही नाहीं सांगितलं तरी आम्हांला कल्पना आहे त्याची. (लिहितो) हरिभाऊ हरें मदनाचे अवतार आहेत—असं नूतनवाई खाजगी बोलतांना माझ्याजवळ म्हणाल्या.

नूतन : त्यांच्याशी माझं लग्न ठरल्यापासून त्यांच्याविषयी मला कांहीतरी निराळंच वाढू लागलं आहे. (शंखनाद लिहितो) अगदींच मला राहवेना—

शंखनाद : अगदींच मला राहवेना—म्हणून तुम्हीं काय केलंत ?

नूतन : पपांशीं कांहीं तरी काम काढल्याचं निमित्त काढून त्यांना छापखान्यांतून पाहूनहि आले.

शंखनाद : ग्रॅंड—सुप्रसिद्ध विदुषी—नर्तनसम्राज्ञी नूतन यांची ‘टिमकी’च्या कचेरीस भेट.

नूतन : अहो, पण छापू नका तें. पपांना माहीत नाहीं तें. (खोडतो)

शंखनाद : (खोडून) माहीत नाहीं का ? मग नको—कालच आम्हाला नोटिस मिळालीय् !

नूतन : ममी, त्यांच्यांत अगदीं आमूलाप्र फरक पडलाय्. पाहिली गोष्ट म्हणजे यांनी मिशांना साफ चाट मारली आहे.

ममी : आणि काय ग, आज म्हणे ते सुटाबुटांत होते.

नूतन : होय ना. अगदीं साहेब झालीय् स्वारी.

शंखनाद : काय म्हणतां ! अरे मग त्यांचा फोटोच मिळविला पाहिजे मला. खाली मुलाखत अन् वर फोटो—वा वा—‘टिमकी’ चं भाग्यच उजळेल म्हणायचं. मुलाखत व्यायची—गंडा घालायचा—मिशा काढायच्या—हरिभाऊ (परत जातो).

ममी : आणि हे सांगत होते की, तो सूट त्या मिस् झेलमनं लग्नाची भेट म्हणून पाठवलाय् म्हणे त्यांना.

नूतन : (रागानं) होय ! थांव. येऊ दे त्यांना. त्यांचा तो सूट घेतें अन् बोहारणीलाच देऊन दाकतें. आणि त्यांना सरळ बजावतें की..... हजार बायकांनी प्रेम केलेला पुरुष मला आवडतो. पण त्यांनी त्या पुरुषाला कांही दिलेले मुळीच आवडत नाहीं मला. (निघून जाण्याच्या तयारीनं नीतिन येतो.)

नीतिन : नूतन—नो मोस्से—जातों मी. एका दिवसांत तूं इतकी बदलशील याची कल्पना नव्हती मला.

नूतन : मग काय करूं तर ? गेल्या तीन वर्षीत तुम्ही फक्त मला नाचच शिकवलांत. पण एकदां तरी लग्नाचा विषय काढलांत का ?

नीतिन : (आश्चर्यानं) म्हणजे ? ओघाओघानं त्या मुद्याला मी येणाऱ्यच होतों. पण मला वाटलं तूं रागावशील.

ममी : हो—तुमचे आपले कांहीतरीच. बायकांना काय हवं असतं हें सुद्धां तुम्हांला ठाऊक नाहीं.

नीतिन : ठीक आहे. यापुढे माझ्या डार्निंसग स्कूलमध्यें येणाऱ्या कुठल्याहि मुलीशीं वार्धी लग्नाच लावीन आणि मगच तिला डान्स शिकवीन. किंवा तसें कशाला आत्तांच्या आत्तां कपाळाला मुंडावळ्या बांधून मी नूतनशीं लग्न लावायला तथार आहें.

ममी : हो—त्या कपाळाला मुंडावळ्या बांधणं हें पायांत धुंगरं बांधण्याइतकं सोरं आहे काय ? त्या हरिभाऊप्रमाणे तुमच्यावर एखादी श्रीमंत, सुंदर आणि प्रसिद्ध नटी खुष झाली आहे का ?

नीतिन : नसेल. गुणां तिच्याएवदी मोठी नटी माझ्यावर खुष झाली नसेल; पण संख्येन यापूर्वी किती त्यांनी माझ्यावर प्रेम केली आहेत याची जंत्री तुम्हांला ऐकवू काय?

नूतन : चालते व्हा. तुमच्या प्रणयकथांचं श्रवण करायची मला जरूर? आणि आतां हरिभाऊ इथं येणार आहेत. त्यांच्या समोर हा फार्से नको?

नीतिन : हा फार्से नको? येवऱ्यांन काय झालं अहे? हा फार्से इतका ताणतो की ताडकन् तो तुटलाच पाहिजे. त्या मिस् झेलमचा खरा प्रियकर कोण आहे हें तुम्हांला माहिती आहे का?

हरिभाऊ : (प्रवेशून) मी-मी होतों. काय म्हणणे आहे आपलं? (हरिभाऊंच्यांत आतां आमूलाग्र बदल झालेला असून त्यांच्या हातांत वेणी आहे. त्यांनी घातलेला सूट त्यांना सांवरतां येत नाही. कपाळचं गंधाहि हॅटर्सी विसंगत वाटत.) माझ्या होणाऱ्या बायकोला दम भरणाऱ्याचा दम मी एका दमांत उखडल्याशिवाय राहणार नाहीं—Get out! या साहेबी पोषाखाचं सामर्थ्य तुम्हांला माहीत नाहीं महाराजा!

नीतिन : पाहूं ना, घोडामैदान जवळच आहे. (जाऊ लागतो पण पुन्हां थवकून) हरिभाऊ हरें, हिची पूर्वीची कैरेक्टर माहीत आहे तुम्हांला?

नूतन : काय हो मीं केलं?

हरिभाऊ : तूं गप्प बैस. आतां तुझ्या बाजूं बोलायला मी आहें ना? साहेब गेला तरी साहेबी पोषाखाचा हिसका तो कसा ठेवून गेला आहे हें याला मी न दाखवीन तर मिशी उतरून देईन. अरे, ती आधीच उतरवली आहे नाहीं का. हरकत नाहीं. काय म्हणालांत आपण?


नीतिन : हिची पूर्वीची कैरेक्टर माहीत आहे तुम्हांला?

हरिभाऊ : नसूं दे. माझी तरी पूर्वीची कैरेक्टर कुठं आहे माहीत हिला?

नीतिन : हिचं माझ्यावर प्रेम होतं.

हरिभाऊ : मग माझेहि मिस् झेलमवर प्रेम होतं. मेहेरबान, लग्नाआधीं एखाच्या पुस्तकाच्या हक्काप्रमाणे प्रेमाचे ‘सर्व हक्क स्वाधीन’ एकाच्या हातांत कधीच नसतात. प्रेमाच्या दर नव्या आवृत्तिगणिक ते बदलत असतात.

नीतिन : असं? तुमचं लग्न ठरल्यापासून तुमच्यांत बरीच क्रांति झालेली दिसतेय. पण लक्षांत ठेवा, मीं हें लग्न मोडल्याशिवाय राहणार नाहीं. (तावातावान जातो.)



नीतिन : पाहूं ना. शोडा-मैदान जवळच आहे.



हरिभाऊः हा सूट चक मी ४२ रु. १४ आण्याला विकत आणलाय् !

हरिभाऊ : जा. जा. मोड जा. आतां ब्रह्मदेव आडवा पडला तरी हें
लग्न मोडणी शक्य नाहीं. (एकदम हलक्या आवाजांत सौजन्यपूर्वक)
मी—ही—वेणी आणली आहे. (ममीसाहेब डोक्यांत घालूं लागतात.
नूतन व हरिभाऊ हताश होतात.)

नूतन : ममी, तुझ्यासाठीं नाहीं आणली त्यांनी वेणी.

ममी : अगचाई खरंच कीं—किती मूर्ख मी. घे बाई. (देते) पण म्हटल
हरिभाऊ इतक्यांतच आम्हांला विसरूं नका.

हरिभाऊ : छे-छे-ममीसाहेब, मी तसा नाहीं हं. मी तुम्हांला कधींच विसरणार
नाहीं. एकदां मी तुमचा घरजांवई झाल्यावर तुमच्या आमच्या रात्रंदिवस
गांठीभेटी पडणारच कीं ! ही वेणी मीं तुमच्यासाठींच आणली होती.

ममी : हो ? थऱ्यू. (पुन्हा वेणी घेते व डोक्यांत घालते.) अहो, ऐकलं
का ! ही पाहिलीत का हरिभाऊंनी माझ्यासाठीं वेणी आणली आहे.
(आनंदानं मामांच्या खोलींत जाते. कांही वेळ दोघांहि बोलत नाहींत.
नव्या सुटामुळे हरिभाऊंची अस्वस्थता अधिकच वाढते. टेलिफोन बेल
त्या शांततेचा भंग करते. नूतन फोन घेते.)

नूतन : हेलो ! सॉरी. त्यांचं स्थळ रिकामं नाहीं. (हरिभाऊ आश्र्वये-
चकित होतात.) माझंच त्यांच्याशीं लग्न ठरलंय. (रिसीव्हर ठेवते.
आणि कौतुकानें हरिभाऊंच्या जवळ येते. हरिभाऊ बाजूला सरतात, म्हणून
मग ती रागावून बाजूला जाते.)

हरिभाऊ : मामा आहेत का घरांत ? (ती बोलत नाहीं) तुमचा बेत
बदलला तर नाहीं ना ?

नूतन : नाहीं. पण माझा बेत बदलायच्या मात्र बेतांत मी आहें.

हरिभाऊ : कां ? (उठतो) मिस् झेलमच्या प्रकरणासंबंधीं तुम्हांला खरी
हकीकत कळली का ?

नूतन : (फुरंगदून) हो—

हरिभाऊ : अहो, तें कांहीं खरं नाहीं.

नूतन : मग हा सूट काढा आधीं.

हरिभाऊ : (घाबरून) आणि—

नूतन : मला तो बोहारणीला धायचाय.

हरिभाऊ : नको हो, एवढा हा एकच सूट आहे. म्हणजे एवढा हा एकच चांगला आहे.

नूतन : का भिसु झेलमनं तुम्हांला तो भेट पाठविला आहे म्हणून त्याचा मोह सोडवत नाहीं ?

हरिभाऊ : भले ! कुणीं सांगितलं तुम्हांला हें ?

नूतन : पपांनी—

हरिभाऊ : पपा गेले मसणांत-मामा—अहो मामासाहेब—

नूतन : अहो, त्यांना कशाला हांक मारतांय् ?

हरिभाऊ : आतां त्यांच्या नांवानं हांका मारूं नको तर काय करूं ? हा सूट चक्क मी ४२ रु. १४ आण्याला विकत आणला आहे. (ब्रिल दाखवीत) हें ब्रिल—

नूतन : सॉरी ! पपांनी मला थाप मारली असेल.

हरिभाऊ : आतां कसं बोललांत. तुम्ही कोणाला सांगूं नका; पण जग त्यांना थापाड्यामामा म्हणूनच ओळखतं. ते कुणाला केव्हां काय थापा मारतील याचा नेम नाहीं. यांनी मारलेल्या एका भयंकर थापेचा इतिहास पुढं-मागं मी तुमच्या कानावर घालणारच आहे. पण एकदां तुम्ही संपूर्णपणे माझ्या झाल्यावर !

नूतन : मी तुमची होणार हें ममीला वेणी आणतांना नव्हतं वाटतं लक्षांत ?

हरिभाऊ : खरं सांगूं का ? मी ती वेणी तुमच्यासाठीच आणली होती. पण ममीसाहेबांच्या समोर तसं सांगायला मला लाज वाटली. (लाजते. तोंच ब्रेल वाजते. त्रासून तो फोन घेतो.) हेलो ! सॉरी ! माझं लग आतां नक्की ठरलंय्. ओँ ? (ओरडून) माझं स्थळ रिकामं नाहीं.

नूतन : बाई-बाई-बाई-कमाल झाली. बाई लोकांची. या लोकांनी आपल्या लग्नाची बातमी अजून वाचली नाही वाटतं ?

हरिभाऊ : का ती वाचूनच—आमची मुद्हाम चेष्टा करण्याकरितां हे लेकाचे फोन करताहेत. (पुन्हां ब्रेल वाजते आणि हरिभाऊ आतां चक्क रिसीव्हर खालीं काढून ठेवतात) छें बुवा ! लग झाल्यावर या टेलिफोन कंपनीचं ब्रिल भागवायचा माझा विचार बदललाच पाहिजे मला. तोडून टाकू द्यात एकदां कनेक्शन.

नूतन : मिस् झेलमच्या घरच्या टेलिफोनचाहि तुम्हांला असाच त्रास होत असेल नाहीं ?

हरिभाऊ : अहो, तिचं नांव नका काढूऱ्या. मिस् झेलमचं कुणी नांव घेतलं की मला गंगेत जाऊन आंघोळ करून यावर्सं वाटतं.

नूतन : आतां एकच विचारते. तुमचं अन् तिचं कां विनसलं हो ?

हरिभाऊ : जाऊं या हो. तिचं न् माझं कां विनसलं याचा इतिहास 'हिंदुस्थानची फाळणी कां झाली' या इतिहासाहतकाच गुंतागुंतीचा आहे. अहो, ती काय बाई आहे ? मी रस्त्यानं जाताना आमच्यांत बाई कोण आणि बुवा कोण हें सुद्धां लोकांना ओढवायला पंचाईत पडायची. झेलमशेजारीं मी म्हणजे झेलम नदीशेजारीं आंबील ओढाच वाटायचा.

नूतन : इतकं होतं तर मग तुमचं जमलंच कसं हो ?

हरिभाऊ : तें तुमच्या पपांना विचारा.

नूतन : म्हणजे काय ? जमलं तुमचं अन् पपांना काय विचारा ?

हरिभाऊ : म्हणजे असं कीं तो अशुभ इतिहास या शुभ प्रसंगीं मला उच्चारायला लावूं नका. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मुळांत तिचं माझं तसं कांहीच नव्हतं. किंवा असंच समजा ना—कीं मीं तिला जन्मांत पाहिलंसुद्धां नव्हतं.

नूतन : खरं ? अगदीं खरं ?

हरिभाऊ : खरं—अगदीं खरं—खरोखरीच खरं—आईशाप्यत खरं. हें ध्या वचन— (तोंच घरांतून मामा आल्यामुळं दोघं बाजूला होतात. त्यांच्या हातांत वरेचसे फोटो असतात.)

मामा : दाळी या—ओ—माफ करा हं ! यापुढे दिवाणखान्यांत येण्यापूर्वी दरवाजाच वाजवायला हवा.

नूतन : (लाजून) चला— (वर जाते)

मामा : (फोनकडे पाहून) हें काय ? तुमच्यामध्यें टेलिफोन बेलचा व्यत्यय येत होता वाटतं ? का पुन्हां कनेक्शन तोडण्याची धमकी आली होती. [रिसीव्हर जागच्या जारी ठेवतात तोंच टेलिफोन कंपनीचा लाला येतो.]

लाला : टेलिफोन बिल !

हरिभाऊ : देखो लालाजी, हम कलका सहसंपादक, आजका संपादक, और उद्यांका मामाका घरजांवई बोलता हूं ! कल सारा बिल ले जाव.

लाला : कल नहीं हमको अभी के अभी बिल चाहिये !

हरिभाऊ : अच्छा तो रातको आव— जाव— (तो जातो.)

मामा : हरिभाऊ, टाळी द्या. (ते हात मारें धेतात) कां हो ? नूतनला वचन देतांना तुमचा हात शिवशिवत होता आणि आम्हांला साधी टाळी देतांना मात्र हात आखडता धेतां ? हरिभाऊ होरे. दोनच दिवसांत तुमच्यांत फार फरक पडलेला दिसतोय. मला सांगायचं होतं तें इतकंच कीं— तुमच्या लगाचं नाटक मीं रचल्यावरहुक्कम चाललंय् कीं नाहीं ?

हरिभाऊ : हो, तुमचं होतंय् नाटक पण आमचा जातोय् जीव—

मामा : मुळांच नाहीं. ज्याच्या अंगांत जीव नसेल त्याचा जात असेल जीव. त्यांतून—हरिभाऊ—इतर लग्नांत मुलीच्या मागं मामानं उभं राहायची चाल असते तर या लग्नांत मुलाच्या मागं हा मामा उभा राहणार आहे. बाकी आठव्या एडवर्डचं मिसेस् सिम्सनब्रोवर लग्न जाहीर झाल्यावर तिला मिळाली नसेल त्याच्या दसपट प्रसिद्ध मिस् झेलमचं तुमच्यावर प्रेम होतं—या बातमीनं तुम्हाला मिळालीय्. जीते रहो जीवा ! आजवर प्रसिद्ध पुरुषांच्या आयुष्यांत अप्रसिद्ध स्थिया आल्याचीं अनेक उदाहरण असतील, पण प्रसिद्ध स्त्रीच्या आयुष्यांत अप्रसिद्ध पुरुष आल्याचं हें पहिलंच उदाहरण असेल. (शंखनाद येतो.)

शंखनाद : मामासाहेब—गौरीबाई गोवेकर—छापखान्यांत—आल्या आहेत. तुम्हांला त्यांनी बोलावलंय्. कांहींतरी सिरियस आहे म्हणतात.

मामा : हे ? पातळासाठीं आली असेल ती बया.

हरिभाऊ : गौरीबाई गोवेकर कोण ?

मामा : मागाहून सांगेन. गरीब आहे विचारी—

शंखनाद : गरीब बरी असेल. पासलांत चांगलीं जार्जेटचीं पातळं होतीं कीं !

मामा : अहो, जरा गप्प बसा कीं.

हरिभाऊ : हे. ही कांहींतरी भानगड दिसतीय्. ममीसाहेबांना माहीत आहे का हें ?

मामा : अहो, या शंखानं सगळा घोटाळा केला आहे. परवां रात्री मी-ती आणि हे विद्वान् एका पार्टीला गेलों होतों. घरी आल्यावर तिची पातळं गार्डीत विसरलीं होतीं तर या शंखानीं तीं चक थामच्या कुटुंबाच्या हातांत नेऊन दिलीं.

हरिभाऊ : पण मामासाहेब, परक्या बाईबरोबर तुम्हीं आधीं पार्टीलाच जायला नको होतं. त्यामुळं नीतिमत्तेला कलंक लागतो. मुंसारसुखांत व्यस्थय घेतो.

मामा : हे तुम्ही मला सांगताय्—मिस् श्वेलमवर प्रेमाचा वर्षाव करतांना तुम्हीं केला होता का याचा विचार?

हरिभाऊ : पण आपण तें लफडं सरळ सरळ नूतनला सांगितलं नाहीं का? तसं तुम्ही ममीसाहेबांना हे चक्क सांगून कां टाकीत नाहीं? नवव्यानं बायकोपासून कांहीहि लपवून ठेवून नये.

मामा : अहो, पण तिचं न् माझं कांहीच नाहीं तर सांगूं काय कपाळ? ती मला तर-मामा म्हणते.

हरिभाऊ : मग! आम्ही तुम्हांला मामा म्हणतों. शिवाय मामासाहेब, ज्या कार्यांत स्त्री शिरते त्या कार्याचं लवकर वाटोलं होतं असं परवांच मीं कुठं तरी वाचलंय.

शंखनाद : छान—! असल्या मूर्ख लिखाणावर विश्वास ठेवणारा माणूस मुलाखत घेण्याच्याच लायकीचा असला पाहिजे. (वही काढून) बोला—मिस् श्वेलम तुम्हांला कुठं भेटली!

हरिभाऊ : (त्रासून) मसणांत—

शंखनाद : (लिहितो) मिस् श्वेलम एका प्रशांत सायंकाळीं मला मसणांत भेटली—

हरिभाऊ : अहो बातमीदार आहांत कीं कोण आहांत? यापुढं श्वेलमच्या बाबरींत एक अक्षराहि आपल्या ‘टिमकी’ त मी छापूं देणार नाहीं.

मामा : पण मी छारूं देईन ना. शंखनाद—मी सांगतो—लिहून ध्या.

शंखनाद : हरकत नाहीं. मुलाखत तुम्ही धा—नांव यांचे छापतों.

हरिभाऊ : म्हणजे!

शंखनाद : म्हणजे काय? मुलाखती या अशाच असतात. आपण ज्या नटीच्या मुलाखती म्हणून छापतों ना—त्या बहुशः त्यांच्या नवव्यांनीं अगर त्या नटीनीं पाळलेल्या लेखकांनांच दिलेल्या असतात. बोला, मिस् श्वेलम दिसायला कशा आहेत? म्हणजे पढ्यावाहेर—

हरिभाऊ : मीं त्यांना अजून पाहिलेलेसुद्धां नाहीं.

शंखनाद : (लिहितो) मिस् श्वेलम या तिलोत्तमा—रंभा आणि उर्वशी

यांच्या सौंदर्याचा गाळीब अर्क असून, तुम्हीं त्यांना पाहिलेलं नाहीं ना—हं—इतकं सौंदर्य मीं अजून कुठं पाहिलेलंसुद्धां नाहीं.

मामा : वा शंखनाद ! तुमच्यासारखे मुलाखते असले म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत घेण्याची जरुरत नाहीं कीं !

शंखनाद : हो ना. ता म्हणतां ताक आणि ता. क. म्हणतां ताजा कलम—हैं ओळखप्पांतच माझा सारा जन्म गेला आहे. एकदां एका मोळ्या शेठजींची मी मुलाखत ध्यायला गेलों होतों. मी पोर्चमध्यें जाऊन पोहोंचतों तों त्याचं कुत्रं जें माझ्या मागं लागलं तें थेट मीं रस्त्यापर्यंत धूम ठोकली. पण त्याची मुलाखत छापल्याशीवाय राहिलों काय ?

हरिभाऊ : म्हणजे त्या शेठजींची कीं कुन्याची ?

शंखनाद : शेठजींची हो. मीं चक छापलं कीं,—मशारनिल्हे शेठजी बाहेरून रागीट दिसत असले तरी ते आंतून अत्यंत प्रेमल आहेत. त्यांची देहयष्टि अल्सेशन कुन्याप्रमाणे ठणठणीत असून इतक्या उतारवयांतहि ते पलण्यांत फार चपल आहेत. मी त्यांच्याकडं गेलों तेव्हां ते आपल्या लाडक्या कुन्याबरोबर शिवाशीवीचा खेळ खेळत होते.

हरिभाऊ : मगं ती मुलाखत वाचल्यावर धांवत येऊन त्यांनीं तुमची मानगूट पकडली कीं नाहीं ?

शंखनाद : छे—छे—मला तर ते स्वतः दारापर्यंत पोहोंचवायला आले होते. तुम्हीं बोला पुढं. किंवा नाहीं बोललांत तरी उद्यां तुमची मुलाखत आम्ही छापणारच ! (बाहेर बँड वाजूं लागतो. सर्वोचं लक्ष तिकडं वेधतं. शंखनाद झटकन् खिडकीतून पाहतो) अॅ ? मिरवणूक दिसतेय् कसली तरी. मिळविलीच पाहिजे बातमी (धांवत जातो).

हरिभाऊ : मामासाहेब—मला वाटतं—यापुढं आपण मिसू झेलमबद्दल ब्रह्म काढूं नये हें उत्तम !

मामा : नाहीं—नाहीं—हरिभाऊ—तुमचं एकदां लग लागेतों नूतनपुढं हें मिसू झेलमचं बुजगावणं कायम ठेवलंच पाहिजे. नाहीं तर तिचं मन एखाद्या वेळेला बदलायचं. (कानांत सांगतो) आणि म्हणूनच तिला जर्दीं स्थर्दीं झेलमचा साक्षात्कार होण्यासाठीं मीं त्या झेलमच्या फोटोच्या या प्रतीच काढून आणल्या आहेत.

हरिभाऊ : (फोटो पाहून) बापरे ! मामासाहेब, या प्रती पाहून नूतनलाच

काय, पण मलाहि झेलमचा साक्षात्कार ब्हायला लागलाय.. झेलमचं सौंदर्य आणि त्यावरचा हा 'मेरे प्यारे हरि' चा मजकूर पाहून वाटतं कीं, जावं अन् सरळ हिच्याशी लग्नच लावून यावं. पण दुसऱ्या क्षणी वाटतं कीं, ही थाप आहे-हैं स्वप्न आहे.

मामा : पण या थापेनीच-या स्वप्नानीच तुमचं भाग्य उजळणार आहे. हा फोटो इथं टेलिफोनजवळ ठेवूं या. हा इथं रायटिंग टेबलावर-हा इथं [आणि सान्या घरभर मामा झेलमचे ते फोटो ठेवतात.]

हरिभाऊ : मामासाहेब-एखाद्या आरसेमहालांत शिरल्यावर जशीं आपली हजारों प्रतिविंध दिसतात त्याप्रमाणे हे फोटो पाहून वाटतं कीं, मिसू झेलमच एखाद्या आरसेमहालांत शिरली असावी.

शंखनाद : (प्रवेशून-फोटो पाहून हतबुद्ध होऊन) वापरे ! (लिहितो) मिसू झेलमनीं (१० फोटो मोजून) सुमारे ३०० फोटो हरिभाऊ हर्षे यांना भेट म्हणून पाठविले आहेत.

हरिभाऊ : ए, आतां मारीन मुसकुटांत. फोटो पाहिले-म्हणे झेलमनीं भेट पाठविली आहे. उद्यां झेलम येणार म्हणून सुद्धां छापशील तूं.

शंखनाद : छापशील म्हणजे ? छापणारच. हैं काय—(३-४ हॅन्डबिल्स दाखवतो.) वाचा—आज रात्रौ रेनबो टॉकीजमध्ये जादु-इ-कत्तलच्या सिल्व्हर ज्युविलीप्रसंगीं त्या बोलपटाची नायिका-प्रसिद्ध स्टंट-क्वीन-सिनेमासमाजी मिसू झेलम यांचा सत्कार. अध्यक्ष-'टिमकी'चे नूतन संपादक हरिभाऊ हर्षे—

हरिभाऊ : (वाबरून) काय ? मी अध्यक्ष ? मामा,-मेलों-पेटलों-जबून खाक झालों.

शंखनाद : (लिहितो) मिसू झेलम येणार ही बातमी ऐकून हरिभाऊ हर्षीचा हर्ष त्यांच्या हृदयगगनांत मावेना—

हरिभाऊ : ए-आतां येथून गेला नाहीस तर खरोखरीच गगनांत पाठवीन तुला.

शंखनाद : हो-हो. शेवटीं हरिभाऊ हर्षीनीं मला प्रेमानीं निरोप दिला. (धांवतां धांवतां) वा-वा-उद्यांची 'टिमकी' चुटकीसरशी उडणार ! निदान आमचे पगार नक्की आणि वेळेवर मिळणार ! (आनंदाने जातो)

हरिभाऊः : (रागावून) माझ्या अध्यक्षतेखालीं त्या बयेचा सत्कार ? यांचा—त्या रेनबो टॉकीजच्या मालकावर अग्रुनुकसानीची फिर्यादिच ठोकतों. कुठल्या गाढवार्नी माझे नांव छापायला परवानगी दिली ?

मामा : मी—तो अगदी मागंच लागला माझ्या.

हरिभाऊः : होय का ? आतां मात्र कहर झाला. अहो, ही थाप तिच्या कानावर गेली तर ?

मामा : कोण जातंयू तिला कळवायला ? बाकी ती येतीयू हैं एकपरी बरंच झालं. नूतनला वाटेल की आपल्या माजी प्रियकराला भेटायलाच मुद्दाम ती येत असावी.

हरिभाऊः : अहो होय.—पण खरोखरीच ती मला भेटली तर ! लग्न नको नटी आवर—असं होऊन जायचं ना ? म्हणजे आपण करायला गेलों एक अन् झालं भलतंच—असं व्हायचं. छे ! छे ! त्यापेक्षां नूतनचं अन् माझं लग्न आजच्या आज व्हावं हैं उत्तम. नाहीतर तेलहि जायचं, तूपहि जायचं अन् हातीं धुपाटणं मात्र यायचं. (तोंच बाहेरून आरडाओरडा ऐकू येतो. झेलमचा प्रियकर प्रसिद्ध फ्री-स्टाइल चॅम्पीयन झारासिंग नीतिनसह ओरडत येतो.)

झारासिंग : (पडव्यांत) बताओ ! बताओ ! मैं उसका खीमा करदूंगा, हऱ्ही पसली एक करूंगा, मैं पेरागैरा नहीं। (प्रवेशन) मैं झारासिंग हूँ, फ्री-स्टाइल का वर्ल्ड चॅम्पीयन हूँ, खारासिंगकी ओलाद हूँ—वारासिंगका पष्ठा हूँ, और प्यारासिंगका उस्ताद हूँ। कहाँ है वो कम्बख्त हर्षा ?

नीतिन : मामासाहेब, यांची ओळख यांनी तुम्हांला करून दिलीच आहे. झारासिंगजी, यहीं है वो हर्षा—

हरिभाऊः : हरिभाऊ हर्षे—सहसंपादक—‘टिमकी.’ हे काय माझ्याशी फ्री-स्टाइल कुस्ती खेळायला आले आहेत काय ?

नीतिन : ते आतां बघाच कीं. मिस् झेलमचे हे—

झारासिंग : मिस् झेलम मेरी फ्री-स्टाइलपर फिदा हो गयी। वो मेरी फ्री-स्टाइलपर जान कुर्बान करती है। और मैं उसके अँकटींगपर दिल निछावर करता हूँ। तडपता हूँ।

हरिभाऊः : मग आपण हऱ्हीं फ्री-स्टाईल कुस्ती सोडलीच असेल ? (तो अंगावर येतो) मराठी समजतंयू वाटतं यांना ?

श्वारासिंग : हूँ हूँ—लेकिन थोड़ा थोड़ा समजता हूँ—बोल नहीं सकता। आपने क्या पूछा?

हरिभाऊ : नहीं। म्हटलं हलीं फ्री—स्टाइल छोड़या क्या?

श्वारासिंग : नहीं, नहीं, हरगीज नहीं—। जान जायेगी फिर फ्री—स्टाइल में बदलते कर रहा था—इतनेमें इसीने आकर मुझसे कुछ कहा। वही मुझे यहाँ ले आया।

मामा : मिस् झेलमबाई आल्याच असतील?

श्वारासिंग : आयी है। हमारेही साथ आयी है। हवाई जहाजसे। मैं तो उसे कभी अकेली नहीं छोड़ता। मैं बहुत जादा जलता हूँ। ये मैं बरदास्त नहीं कर सकता। परदेपर भी जब कोई हीरो झेलमसे मुहब्बत करता है तब मेरे हाथ सनसनाते हैं। आजही हवाई अड्डेमें कोई उसकी ऑटोग्राफ मौँगने आया था। यूँ पकड़ी उसकी गर्दन। कम्बख्त, कौन जाने अब जिन्दा है या नहीं।

हरिभाऊ : अभी तक वो मराच होगा।

नीतिन : श्वारासिंग—तुम्हीं पूर्वी काय केलं होतं हैं सांगण्यापेक्षां आतां काय करणार आहांत तें बोला? तुमच्या झेलमचं या हर्षावर प्रेम होतं.

श्वारासिंग : क्या कहाँ? तो इस बहाने झेलम यहां आयी? अच्छा तो उसेभी मेरे फ्री—स्टाइल ब्रतां, आखिर मेरा नाम तो श्वारासिंग है।

खारासिंगकी औलाद हूँ—वारासिंगका पट्ठा हूँ—और प्यारासिंगका उस्ताद हूँ।

मामा : बरं—बरं—बरं. तुम्ही आमच्या कारासिंगाचे चिरंजीव का?

श्वारासिंग : कारा नहीं खारा—

मामा : हो, हो खारासिंग. खारासिंग आतां थकले असतील नाहीं.

श्वारासिंग : दस साल हुए वे स्वर्ग सिधारे।

मामा : अरे अरे वाईट झालं. तुमचा हा पराक्रम पाह्यला ते जिवंत असायला हवे होते. बसा.

श्वारासिंग : मैं यहां बैठनेके लिये नहीं आया—बोलो हर्षी?

हरिभाऊ : (बोबडी वकून.) मैं क्या बोलूँ? ये मामाच बोलेगा. वो भी एक थापाका फ्री—स्टाइल चॅम्पीयन है।

श्वारासिंग : मेरा उसे क्या वास्ता? मैं तुमसे पूछता हूँ। किसीकी डर है?

मामा : मी सांगतों. यांची झेलमब्राईबरोबर पूर्वी भानगड होती.

झारासिंग : (गर्जून) क्या बोला ?

हरिभाऊ : मैं कुठं काय बोला ? बोला मामाच.

झारासिंग : क्या मुझसे झूट बोलनेकी हिम्मत ?

मामा : अहो, ओरङ्ग नका. जरा दमानं घेतलंत तर सारी हकीकत मी तुम्हांला सांगेन. नाहींतर तुम्ही, तुमची झेलम, हे हरिभाऊ-अन् तुमची फ्री-स्टाइल (जाऊं लागतो.)

हरिभाऊ : (मामांचे पाय धरून नारायणराव पेशव्यांच्या आवेशांत) नका हो ! मामासाहेच, या राश्वसाच्या तावडींत मला देऊन जाऊं नका हो ! मामा-मामा-मला वांचवा. नारायणराव पेशव्याप्रमाणं हा हरिभाऊ हर्षे तुमच्याकडं जीवदान मागतोय् हो. ममीसाहेच कांहीं आनंदीवाई पेशव्यां-सारख्या दुष्ट नाहींत. त्यांना बोलवा. त्याहि सांगतील कीं तुमच्या या कालच्या सहसंपादकाला-आजच्या संपादकाला-आणि उद्यांच्या घरजांवयाला जीवदान द्या. (हंवरडा फोडून) ममीसाहेच—

मामा : जा, तुम्ही मरा जा (पुन्हां जाऊं लागतो.)

हरिभाऊ : (पुन्हां अडवून) नका हो. मामा-मला वांचवा. मला नूतन नको. नोकरी नको. कांहीं नको. पण मामा-मामा हा फ्री-स्टाइल सुमेरसिंग गारदी माझा खूनहि करील हो.

झारासिंग : (त्याचं बखोट धरून) मेरा नाम सुमेरसिंग नहीं, झारासिंग है। सच वतोओ, ये क्या मामला है ?

हरिभाऊ : कांहीं नाहीं हो. तुमची झेलम काळी का गोरी आहे-

झारासिंग : गोरी है—आगे बतावो—

हरिभाऊ : असेल. पण मीं तिला पाहिलंसुद्धां नाहीं हो.

झारासिंग : क्या ? झेलम जैसी मशहूर अँकेट्रैसका एक भी पिक्चर नहीं देखा ?

हरिभाऊ : देखा देखा. पिक्चर देखा लेकिन प्रत्यक्ष नहीं देखा ।

मामा : म्हणजे घी देखा लेकिन बडगा नहीं देखा—असंच ना ?

हरिभाऊ : मामा-माझं इकडं पेटलंय् रोम आणे तुम्ही तिकडं विनोदाचं फिडल कसलं वाजवतां आहांत ?

नीतिन : काय हो ? तुम्ही तिला पाहिलं नाहीं म्हणतां मग हे इतके फोटो

इर्थं कसे आले ? (एक फोटो ज्ञारासिंगाला दाखवीत) देखोजी—इसपर क्या लिखवा है ? पढ़ीये—

ज्ञारासिंग : आपहि पढ़कर बताइए—मैं पढ़ना नहीं जानता—मैं पेहेलवान हूं—विद्वान नहीं !

नीतिन : तो सुनो ‘ मेरे प्यारे हरि—तुम्हारी झेलम.’

हरिभाऊ : नाहीं हो. तुम्हारीच झेलम. मामा, सांगा ना यांना, नाहींतर मीच सांगतों—(स्पष्टपणे) ज्ञारासिंग, हा मजकूर यांनी लिहिला.

मामा : मुर्ढीच नाहीं. ‘ मेरे प्यारे हरि ’ हा मुद्रणदोष आहे, फ्री-स्टाइल कुस्तीत फाउल्सना जितकी किंमत असते तितकीच वृत्तपत्र—सृष्टीत मुद्रण—दोषांना किंमत असते.

ज्ञारासिंग : ए क्या बखते हो ? हमें फाऊल करनेकी आदत नहीं—खारासिंगकी औलाद हूं—वारासिंगका पछा हूं—प्यारासिंगका उस्ताद हूं. समझे ?

नीतिन : ये बोलते हैं कीं यह Printer's devil याने ये गलत लिखवा है।

मामा : होय. माझं स्वतःचं वर्तमानपत्र असल्यामुळे माझ्याकडे बरेचसे फोटो छापण्याकरितां येतात. हा पाहा—

ज्ञारासिंग : ये कौन खूबसुरत औरत है ?

हरिभाऊ : ये औरत नहीं मर्द है ? वालगंधर्वका यंग जमानेका रुकिमणीका फोटो है ये । मानो ये हमारा इस्टेजका ज्ञारासिंग है ।

मामा : हा दुसरा—नूरजहानचा.

हरिभाऊ : ही मरुन ३०० वर्षे झालीं.

मामा : त्याप्रमाणेच हा मिस् झेलमचा फोटोहि आमच्याकडे छापायला आला होता.

नीतिन : एक फोटो छापायला इतके फोटो लागतात ?

मामा : ते सगळे रेनब्रो टॉकीजच्या मालकांनी धाडलेत.

नीतिन : विचारूं का मालकांना फोन करून ?

मामा : विचारा. पण आमचा फोन नादुरुस्त आहे, आणि या फोटो-वरच्या मूळ मजकुरांत ‘ मेरे प्यारे ज्ञारा ’ असंच लिहिलं होतं.

नीतिन : मग ज्ञाराचा हरि कसा झाला ?

मामा : गोखल्यांचे रास्ते कसे झाले ?

नीतिन : मला माहीत नाहीं.

मामा : मग हैंहि मला माहीत नाहीं.

नीतिन : ठीक आहे. मिस् झेलमचं अन् या हर्षाचं कांहीं. नव्हतं ना ?
मग नूतनला बोलवा ?

झारासिंग : नूतन—— ये नूतन कोन है ?

नीतिन : यंची मुलगी. तिला माझ्याशीं लग करायचं होतं. पण झेलम आणि हरिभाऊंच्या भानगडीच्या बातमीनं ती यांच्याकडे आकर्षली गेली. यानंच तिला पळवली—पटकावली. पचवली कीं नाहीं तें मला अजून माहीत नाहीं. म्हणून खरा प्रकार काय आहे तें विचारण्यासाठी मी मिस् झेलमला भेटायला आलों तर तुमची गांठ पडली. पुढचा प्रकार तुम्हांला माहीतच आहे.

झारासिंग : अच्छा ! तो चलो मेरे साथ ! इस झमेले का फसला झेलमके सामने कर दूं !

हरिभाऊ : (लांबूनच) येत नाहीं आम्ही. फ्री-स्टाइल कुस्तीगीर झाला म्हणून काय त्याला गुंडगिरीचा लायसेन्स मिळाला काय ?

झारासिंग : अच्छा—तो आप वहाँ नहीं आते तो मैं उसेहि यहाँ खींच लाता ! महंमद पहाडकी तरफ ना चले तो पहाडही महंमदकी तरफ लाता हूं. मैं वारासिंगका पट्ठा हूं, और प्यारासिंगका उस्ताद हूं ।

हरिभाऊ : जा—जा—मीहि हर्षीच्या घराण्यांतला आहे. आणि या मामांचा पट्ठा आहे.

शंखनाद : (प्रवेशून, हरिभाऊंना साष्टांग नमस्कार घालीत) आणि माझे गुरु आहांत. वा गुरु ! मध्यांपासून त्या मिस् झेलमने आपल्या छाप-खान्यांत शंभरदां फोन केला असेल. वा वा ! मिस् झेलमसारख्या प्रसिद्ध स्टंट-क्लीनच्या ओटांचा कधीं—काळीं टेलिफोनशीं इतका जवळचा संवंध येणार आहे, हैं मला जन्मापूर्वीं कळतं तर देवापाशीं मी हट धरून बसलों असतों की ‘देवा, मला माणूस करण्याएवजी टेलिफोन कर.’ (बैल वाजते. हरिभाऊ फोन घेतात.)

हरिभाऊ : (फोनमध्ये) मामा बाहेर गेलेत.

झारासिंग : क्या बोला ?

शंखनाद : हे कोण ?

मामा : शेलमचे प्रियकर.

शंखनाद : माजी की आजी ?

हरिभाऊ : पा-

मामा : आजी.

शंखनाद : वा वा ! मग यांची मुलाखत तर मुखपृष्ठावर टाकण्या-इतकी महस्वाची आहे. (वही काढतो) बोले शेलमकी कितनी उम्र होगी ?

झारासिंग : आवे ब्रेवकूफ- औरत के उमरपर कभी मोहब्बत की जाती है ? वो एक परी है। फ्री-स्टाइल है।

शंखनाद : (लिहितो) मिस् शेलम या एक सुप्रसिद्ध फ्री-स्टाइल कुस्तीगीर असून-

झारासिंग : ओ- (वही फाझून जातो.)

नीतिन : (जातां जातां) आमची घेतां का मुलाखत ?

शंखनाद : (त्याच्या बायकीपणाची नक्कल करीत) आमच्या अंकांत जागा नाही. फक्त महिला-पान शिळ्क आहे. (नीतिन रागानं जातो.)

मामा : शंखनाद, तुमची वही फाटली तरी अजून तुमचं मुलाखतीचं वेड कांहीं गेलं नाहीं. तुम्ही सूठभर आल्यागेल्याजवळ अशा मुलाखती मार्गू लागलांत आणि मी त्या छापू लागलों तर दर ‘टिमकी’चा अंक मला ‘खास मुलाखत अंक’च काढावा लागेल.

शंखनाद : (लिहितो) मामांचा मुलाखतीना मज्जाव-

हरिभाऊ : होय. तृते तुमचं हैं मुलाखत प्रकरण बाजूला ठेवा. तो फ्री-स्टाइल घटोत्कच त्या मिस् शेलमचं हरण करून तिला इथं घेऊन येणार आहे.

शंखनाद : उत्तम ! (लिहितो) सुप्रसिद्ध फ्री-स्टाइल चॅम्पीयन झारासिंग यांना हरण अतिशय आवडतात. , व त्यांना कांहींच खायला नसलं म्हणजे ते हरण मारून खातात.

हरिभाऊ : अहो, ते हरण खात नसून मिस् शेलमला ते हथं घेऊन येणार आहेत.

दूतन : (प्रवेशून) त्या मिस् शेलमला या घरांत पाऊल तर टाकूं दे, तिच्या शिंज्या धरून तिला बाहेर नाही काढली तर मी मामांची मुलगीच नव्हे.

शंखनाद : मिस् झेलम Versus मिस् नूतन ही फ्री-स्टाइल कुर्सी लवकरच होणार. तारखेकडे लक्ष ठेवा.

हरिभाऊ : ए, आतां इथून जातोस का तूं लोकांच्या मुलाखती छापण्या-ऐवजी मीच तुझा मृत्युलेख छापायची पाळी आणूं?

शंखनाद : (लिहितो) शंखनाद यांचा मृत्यु. (कागद चुरगाळून) छे छे ! या बातमीत लोकांना काहींच इन्टरेस्ट नाहीं.

नूतन : पपा, मला एक सांगा ? खरंच या धरांत मिस् झेलम येणार आहे ?

मामा : कां ? आतां कां ? हजारों स्थिरांनी ज्यान्यावर प्रेम केलेल्य अशा पुरुषाशीं तूं लग्न करणार होतीस नाहीं ना ? मग हरिभाऊंच्या पहिल्या प्रेमप्रकरणाच्या पहिल्या पानालाच कां घावरतेस !

हरिभाऊ : हा त्या तुमच्या नान्याचा गाढवपणा. तोच त्या फ्री-स्टाइल रावणाला इथं घेऊन आला.

नूतन : कोण तो ?

शंखनाद : मला विचारा. हा जिवंत बातमीदार तुमच्यापुढे उभा असतांना बातमीसाठीं तुम्ही दुसऱ्याच्या तोंडाकडे कां बघतां ? तो म्हणजे मिस् झेलमचा प्रियकर-मारासिंग—

हरिभाऊ : मारासिंग नाहीं शारासिंग.

मामा : एकच. अंगानें आहे लेकाचा शेकाळ्यासारखा. (दोघांहि आश्र्वय-चकित होतात.)

शंखनाद : शेकाळ्यासारखा ? मामासाहेब मालवणकर यांची दृष्टि बिघडली असून—

मामा : गप्प वसा हो. हिला एकदां प्रत्यक्ष तो दिसूं दे ना. मग पाहूंया—ही झेलमच्या शिंज्या धरते का तो हिचा बॉवकट करतो.

हरिभाऊ : नाहीं— नाहीं. मामासाहेब, तो हिच्या कैंसाला धक्का लावूं लागला तर मीच त्याच्या डोक्यावर एक कैंस ठेवूं देणार नाहीं. तुम्ही मला नाना फडणिसासारखा नुसता लेखणीब्राह्मर समजूं नका. या हरिभाऊला नाना फडणिसांच्या लेखणीच्या धारेचं, आणि महादजी शिंद्याच्या तलवारीच्या धारेचं बाळकळूच मिळालं वाहे.

शंखनाद : काय हो ! तुमचा राक्षसगण आहे काय ?

हरिभाऊ : मला माहीत नाहीं. माझा रानांत जन्म झाल्यासुले माझी कुंडली करायचं राहून गेलंय.

नूतन : पण मला मात्र तुमची कुंडली अथपासून इतिपर्यंत पाठ झालीय. तुम्ही दिसतां तसे नाहीं.

शंखनाद : दिसतं तसं नसं म्हणूनच जग फसतं.

नूतन : होय. शंखनाद, माझी मुलाखत घ्या.

शंखनाद : पण त्याच्या आर्धीं मला एक कागद द्या. अहो, मुलाखतीच्या बाब्रीतीं ‘अनंत हस्ते कमलावरानें। देतां किती? घेशील दो—नाहीं एकच करानें,’ असं माझं तत्त्व आहे—

नूतन : हरिभाऊंसारखा मनाच्वा खंबीरं मनुष्यच बायकांना आवडतो. नीतिनसारख्या कच्च्या दिलाच्या पुरुषावर कुणीहि शहाणी स्त्री प्रेम करणार नाहीं. (फोनची बैल वाजते. मामा फोन घेतात.)

मामा : हॅलो ! टेलिफोन ओफि—रेनबो टॉकीज ?

हरिभाऊ : (धावरून उठत) काय म्हणतोय?

मामा : मिसू झेलमची आणि हरिभाऊंची बॉक्समध्येंच बसायची व्यवस्था केलीय? (हरिभाऊ धामाघूम होतो.)

नूतन : (मामांच्या हातून रागानं फोन घेऊन) हॅलो ! हरिभाऊ येऊ शकणार नाहीत. कां? त्यांच्या पाठीत उसण भरलीय. (हरि खरोखरीच पाठीत उसण भरल्यासारखं करतो.) त्यांची पाठ शेकूं? बरं बरं—तुम्ही कोण सांगणार? (रागानं फोन ठेवते.)

ममी : (प्रवेशून) अग बाई ! कोण कुणाची पाठ शेकणार?

शंखनाद : या बातमीदाराला विचारा. आपल्या कन्या—या. हरिभाऊंची पाठ शेकणार—

ममी : कां? दोघांचं भांडणविंडण झालं काय?

मामा : नाहीं. हरिभाऊंच्या पाठीत उसण भरलीय.

ममी : अंग बाई हो ! मग चला मीच शेकतें तुमची पाठ.

मामा : कशाला! तो फ्री—स्टाइल झारासिंग येतोच आहे कीं यांची पाठ शेकायला.

ममी : तुमचं आपले कांहीं तरीच ! तो कोण शेकणार? म्हटलं मी कांहीं

हातांत बांगऱ्या नाही भरल्या. नूतन, तूहि चल ग. आपग दोघी यांची पाठ शेकू (तिर्थ जातात.)

शंखनाद : मामा-मी जाऊ का आंत ?

मामा : कशाला ?

शंखनाद : हरिभाऊंच्या पाठ-शेकणीसमारंभाची गरमागरम बातमी प्रथम मिळवायला. ‘टिमकी’ चा अंक चुटकीसरशी खपेल. निदान आमचा पगार तरी वेळच्या वेळी मिळेल.

मामा : टिमकी गेली जहारममध्ये, पगार घाला चुलींत आणि तुम्ही बसा इथं. मलाच तुम्हाला एक ज्ञानज्ञानीत मुलाखत द्यायची आहे.

शंखनाद : द्या की-आंघळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन-

मामा : मात्र एक अठ ! ही मुलाखत नूतनच्या लग्नानंतर छापायची. नाहींतर कराल सारा विचका. लिहा, “ नूतनसारख्या स्वतःला भयंकर आधुनिक समजणाऱ्या आणि लग्नाबद्दलच्या चमत्कारिक कल्पना उराशी बाळगणाऱ्या उपवर कन्यकांना घडा देण्यासाठीच मीं हें नाटक चालू ठेवलंय. हरिभाऊ आणि झेलम यांच्या प्रकरणाची मीं थाप मारली ती यासाठीच—”

शंखनाद : म्हणजे ? ती थाप आहे काय ? म्हणजे माझ्यां मुलाखतीच मोठंच सेन्सेशन नाहीसं झालं.

मामा : होय. आणि तुमच्यासारख्या बातमीदारांनाहि मला हेच सांगायचंय की, निव्वळ सेन्सेशनच्या मांग लागून सत्याचा अपलाप करणाऱ्या बातम्या छापण्याचं यापुढं सोहून द्या. कारण ‘ दिसतं तसं नसतं ’ हें तुम्ही मधांशीं तुमच्या वर्हीत लिहून घेतलेलंच आहे. (बाहेर आरडाओरडा – ज्ञारासिंग झेलमला ओढून आणीत असावा. असें त्याच्या शब्दावरून वाटतें.)

झारासिंग : (पडव्यांत) झेलम अभी तुझे बतता हूं ! (नीतिनसह झेलमला घेऊन प्रवेशून) यह रही हमारी झेलम-हमारी परी-हमारी क्री-स्टाइल. अब बोलिये ।

शंखनाद : मी शंखनाद. ‘टिमकी’चा बातमीदार-मुलाखत्या-आणि सर्व कांही. आपण मला मुलाखत दिलीत तर हवी आहे.

झेलम : I see ! तो मुलाकातके लिये मुझे यहां लाया गया है ? फिर प्यारा शारा-इसलिये जबरदस्ती लानेकी क्या जरूरत थी ? मैं ही चली आती ।

झारासिंग : ठेहरो. सब बताता हूँ। लेकिन झेलम सबसे पाहिले ये तेरी जुबान से कह दो—क्या तेरी मुहब्बत सच्ची है? तुम मुझसे सच्ची मुहब्बत करती हो?

झेलम : दिलोजानसे!

झारासिंग : और तेरा दूसरा कोई सनम नहीं—दूसरा कोई आशीक नहीं?

झेलम : झारा—प्यारे झारा—ए क्या बत्तमीजी है? सबकी हद्द हो गयी—तुझे किसने कहा?

झारासिंग : इसीने कहा—

नीतिन : होय. हैं सान्या गांवांत झालंय. आज रात्रीं त्यांच्या अध्यक्षतेखालीं तुमचा सत्कार होणार आहे.

झेलम : सान्या गांवांत झालंय कीं माझा एखादा प्रियकर या गांवांत आहे म्हणून?

झारासिंग : जी हाँ! मेरे ख्यालसे तूने इसी बहाने रेनबो टॉकीजकी ओफर स्वीकार ली। (ती हंसते.) झेलम—ये इसी मजाककी वात नहीं—ये बडा पेचीदा मापला है।

झेलम : अच्छा! मग माझ्या प्रियकराचं नांव तरी मला कळूं दे.

शंखनाद : मी सांगतों त्याचं नांव—हरिभाऊ हवें.

झेलम : हरिभाऊ हवें? छान्! अहो, माझ्या प्रियकराचं नांव तरी चांगलं हुडकून काढायचं होतंत?

मामा : झेलमबाई—‘नांवांत काय आहे?’—असं शेक्सपियरसाहेब बोलून गेलाय. पण तें आपल्या गांवीं नसणं साहजिकच आहे.

झेलम : मला वाटतं शेक्सपियरसाहेबांच्या वेळेला सिनेमे निघाले नसले पाहिजेत. आज जर ते असते तर—‘नांवांत काय नाही’—असंच लिहून ठेवलं असतं त्यांनी. आतां हेच पाहा ना. या गांवांत माझा प्रियकर आहे अशी अफवा उठवल्यामुळेच हैं सान्या गांवांत झालं. पण एखाद्या झाडवालीचा प्रियकर या गांवांत आहे अशी अफवा उठवली गेली असती तर तिकडं एखाद्या मुकादमानंदि दुंकून पाहिलं नसतं.

शंखनाद : पण मीं पाहिलं असतं कीं! अहो दुंकून पाहणं हा तर आमचा धंदा आहे. तुमच्या या प्रकरणांत तुम्हांला कांही वाटत नाही; पण आमच्या हरिभाऊंना मात्र एका रात्रींत बृहन्महाराष्ट्रांत प्रसिद्धि मिळाली.

झ्लेलम : असर्स ! बरं, आमचे हे हरिभाऊ उद्योगर्धदा तरी काय करतात ?

मामा : माझ्या -‘टिमकी’- या नांवाच्या दैनिकाचे ते संपादक आहेत.

झ्लेलम : Good Gracious ! आरा, कितने नासमज्ज हो तुम ? ये झ्लेलम कमी ऐसे मामुली एडीटरपर थोडीहि आशीक होणी ?

झारासिंग : झ्लेलम हंसी न उढावो-तुम तो जानती हो-की मैं वारासिंगका पष्ठा हूँ और प्यारासिंगका उस्ताद हूँ ! सीधी तौरसे कबूलायत दो (फोटो दाखवून) ये देख-यह किसने लिखवा है ?

झ्लेलम : मैं तो इतना नहीं जानती । फिर इतना तो जरूर जानती हूँ-मेरी तसबीर मेरे हाथसे किसीको हरणीज नहीं ढूँगी !

नीतिन : हैं तुमचं हस्ताक्षर नाहीं ?

झ्लेलम : मुलींच नाहीं. माझं हस्ताक्षर याच्यापेक्षां जरा वरं आहे. (मामा खजील होतात.) पण मला हैं अजून कळत नाहीं की ही अफवा उठवणाराचा यांत हेतु काय असावा ?

झारासिंग : तुम इसी-मेरे प्यारे हरिको नहीं पहचानती ?

झ्लेलम : झारा-प्यारे झारा-मैंकसम-मैंने मेरे; प्यारे हरिको अभीतक देखा नहीं ।

नीतिन : झारासिंगजी-मलाहि वाटतं या मामांची ही थाप असावी. निव्वळ नूतनला माझ्यापासून तोडण्याकरितां हरिभाऊला प्रसिद्ध बनवून-

झ्लेलम : म्हणजे ? हे मेरे प्यारे हरि-फार प्रसिद्ध आहेत वाटतं. (तोच हरिभाऊ आंतून ओ-आयाई मेलों-पोळलों-म्हणत ओरडत येतात. त्यांच्या मागं हॉट वॉटर बँग घेतलेल्या ममीसाहेब येतात.)

नीतिन : हाच-हाच तो हज्या हर्षा.

झ्लेलम : (कुतूहलानं, हरिभाऊंना आपादमस्तक न्याहाळून) आपणच हरिभाऊ हर्षे का ?

हरिभाऊ : होय, आपण ?

मामा : हीच ती-


हरिभाऊ : काय तीच ही ? मि-मि—

झारासिंग : मी मी क्या करता है ? बैठो. इधर बैठो. (तो यंत्राप्रमाण बसतो)

ममी : या कोण ?



झेलम : वर्ं, आमने हैं हारिमाऊ उच्योग धंदा तरी काय करतात ?



आरासिंग : कहाँ है वो कंबख्त हर्षी ?

मामा : (कानांत) हीच ती मिसु शेलम. बोलू नका—तुमचं आपलं कांहींतरीच—नाहीं. ही खरोखरीच मिसु शेलम आहे.

ममी : (मोळ्यांदा) हो ? अगं वाई पडवापेक्षां तुम्ही बाहेर किती निराळ्या दिसतां हो ?

मामा : तें तसंच असतं.

ममी : नूतन—ए नूतन. अग हे बघ कोण आलं आहे तें. (स्वयंपाकघरांत जातात.)

हरिभाऊ : (मामांस) हा सूर्य आणि हा जयद्रथ समोरासमोर आल्यावर आतां तरी मला खरा प्रकार सांगून टाकलाच पाहिजे. शिवाय आतां नूतननं, हें प्रकरण पाहिलं तर निकालच लागेल माझा. मामा—तुम्ही अंत जाऊन नूतनची आघाडी संभाळा. मी बाहेरच्या या आघाडीला तोंड देतों. (मामासाहेच जाऊ लागतात.) शेलमबाई—

नूतन : (ममीसह प्रवेशून) या घरांत तुम्ही कशा आलांत ?

शंखनाद : मला विचारा ? यांना यांनी आणलं. (ज्ञान्याकडे बोट दाखवतो) यांना यांनी आणलं. (नीतिनकडे बोट दाखवतो.) आणि यांना तुम्ही आणलंत हें तुम्हांला माहीतच आहे.

नूतन : हरिभाऊ—यांच्यावर तुमचं प्रेम होतं ?

ममी : सांगा ना लवकर.

शंखनाद : सांगून टाका की. त्यांत एवढं लाजायला कशाला हवं ? माझं यांच्यावर प्रेम असतं तर मीं यांच्या गळ्यांत हात टाकूनच ठासून सांगितलं असतं. (चुकून ज्ञान्याच्या गळ्यांत हात टाकतो.) आमचं असं कांहीं नाहीं म्हणून तर दुसऱ्याच्या मुलाखतीच्या तुकळ्यावर जगण्याची आमच्यावर पाळी आलीय.

नीतिन : काय हो ? तुमचं यांच्यावर प्रेम होतं की नव्हतं ?

हरिभाऊ : नव्हतं—नव्हतं—नव्हतं. (बसतो)

झारासिंग : ए—खडे रहो.

ममी : पण पूर्वी होतं ना ?

हरिभाऊ : नाहीं—म्हणजे पूर्वी—पूर्वी होतं.

झारासिंग : (ओरडून) क्या कहाँ ? (गळा धरतो)

हरिभाऊ : (बसत) नव्हतं—पूर्वी नव्हतं—आतां नाहीं—आणि पुढंद्यां बसणार नाहीं.

ममी : आणि मग माझे फ्री पास ? (पिशवी हरिभाऊन्या अंगावर फेकून) आणि मी मेलीनं उगीचच यांची पाठ शोकली म्हणायची. आणि त्यांची ही वेणी—पण वेणी राहूं दे.

नीतिन : (नूतनकडे जात) नूतन—ज्ञाली खात्री ? तुला भुलविण्या करितांच या दोघांनी हा प्लॉट रचला होता. हें सारं खोट आहे.

झेलम : (एकदम पालदून जणू काय एखादा अभिनयच करावा त्याप्रमाणे) नाहीं. हें सारं खरं आहे (सवीना धक्का बसतो) मेरे प्यारे हरि—

शंखनाद : सेन्सेशनल—बोला—बोला—बोलाच.

झारासिंग : (दटावून) बोला—

झेलम : बोलती हूँ.—दिलकी असली बात कहनेको किसका डर है ? मेरे प्यारे हरि काश !—तुमने मुझे पहचाना नहीं। मुझे अकेली छोडकर किसी और लडकीसे शादी करना चाहता था ?

हरिभाऊ : (दूर सरत) म्हणजे ?

झेलम : दूर कां सरतां ! जवळ या ना. (त्याच्याजवळ जाऊं लागते.)

झारासिंग : खवरदार ! (दोघं जागच्या जार्गी खिळतात.)

नूतन : हरिभाऊ—हें खरं आहे ?

झेलम : अगदी अक्षरन् अक्षर. (तो बसतो)

ममी : खरंच ! (पिशवी उच्चदून) हरिभाऊ, आतां उसण बरी आहे ना ? कां शेकूं पाठ आणखी ?

हरिभाऊ : ममीसाहेब—आतां माझी पाठ शेकण्याएवजीं माझं टाळकं शेका म्हणजे या फारसचा आतांच्या आतां निकाल लागेल. मामासाहेब—
नूतन—

झेलम : तुम्ही सारींजणं नीट ऐका. झारा— प्यारे झारा— सुन ले— बातमीदारसाहेब, टिपून ध्या. हरिभाऊ पूर्वी माझे होते— आतां माझे आहेत— आणि पुढेहि माझेच राहतील. (मामा कपाळावर हात मारून खालीं बसतात.) इतके दिवस या फ्री—स्टाइल राक्षसाच्या तावडींत मी सांपडले होते म्हणून जगापुढं माझ्या या प्रियकराचं नांव मी सांगूं शकत नव्हते. पण—

नीतिन : मधांशीं म्हणालांत— यांचं नांवसुद्धां मला माहीत नाहीं.

झेलम : मधांशी मी खोट बोलले.

झारासिंग : माँकी कसम खाती हुई तुझे शरम नहीं आई ?

झेलम : क्यों ? मरी हुई माँकी कसम खानेमें शरम क्यों आने लगी ?

नूतन : (मत्सरानें) हरिभाऊ माझे आहेत. त्यांच्याशी माझं लग्न व्हायचंय. (ओढते)

झेलम : (त्याला आपल्याकडे ओढत) तुमचं यांच्याशी लग्न व्हायचंय-पण माझं- यांच्याशी केव्हांच लग्न ज्ञालंय.

झारासिंग : क्या ?

झेलम : जी- अब चिळावो मत. शरीरानं नसलं तरी मनानी आम्हीं दोघांनी एकमेकांना केव्हांच वरलं होते.

शंखनाद : म्हणजे Exactly तुम्ही काय केलं होतंत ?

झेलम : तें तुम्हांला कर्धीच कळणार नाही. तुम्ही फक्त मुलाखतीच घ्याव्यात. प्रेमाचे लेख तुम्हाला कर्धीच कळणार नाहीत.

झारासिंग : अच्छा- अब अच्छी तरहसे समझ गया- खैर- तेरे हरिका खीमा करूंगा। मुर्गीके माफिक उसकी गर्दन मुरोडता हूं- इसका गला घोटता हूं. मैं दरवाजेपेही खडा रहता हूं. तूं नीचे आ, तुझे गले लगावूंगा. मेरे प्यारे हरि, मैं तुझे प्यारका एक नया तरीका बताऊंगा. मैं वारासिंगका पट्ठा हूं- और प्यारासिंगका उस्ताद हूं (रागानं जातो.)

नीतिन : तूं खालीं तर ये. आम्ही तुला वरच पाठवतों. (जातो)

झेलम : यांच्या केसालाहि कुणी धक्का लावील तर जादु-इ-कत्तलमधल्या विहळनप्रमाणे मी त्याला गोळी घालीन. उद्यांच मी यांच्याशी लग्न लावणार आहे. (हरिभाऊ कोसळतो.)

नूतन : ममी- (रडते) करायला गेले एक अन्- (दोघी जातात.)

झेलम : मेरे प्यारे मजून, मैं अभी टऱ्कसी ले आइ, हम दोनों साथ ही सत्कारके लिये जायेंगे.- (जाते)

शंखनाद : झेलमबाई- ती मुलाखत अर्धीच राहिली आहे. बाई, तुमचा बळॉक आहे का बळॉक ? (धांवत जातो. बेल वाजते.)

मामा : (फोनमध्यें) हॅलो ! आतां खुशाल कनेक्शन तोडा. आमचं फिसकटलं ! हरिभाऊ-आपण करायला गेलों एक अन्... (पडदा पडतो)

३

[स्थळ—मामील अंकांतीलच. त्याच रात्री ९ वाजतां मामा व हरिभाऊ दिवाणखान्यांत येरझारा घालीत आहेत. अधूनमधून दोघेहि भीतीने खिडकीतून खाली पाहात आहेत. या मूकदृश्याचा टेलिफोन बेलमुळे भैंग होतो. मामा फोन घेतात.]

मामा : हॅलो ! टेलिफोन ओफि—रेनबो टॉकीज ? नाही—नाही. हरिभाऊंची उसण अजून बरी झाली नाही. आम्ही सारेजण येऊं ? नाही—नाही. आम्हां सान्यांच्याच पाठीत उसणी भरल्या आहेत. काय ? वरवंटे किरवूं ! बरं—बरं ! (रागाने फोन खाली ठेवतात.)

हरिभाऊ : (खिडकीपासून बाजूला होत) अजून लेकाचा तो राक्षस आहेच खाली. मामासाहेब, तुमच्या घराला मागचं दार आहे का हो ?

मामा : हं—या मामालाहि मामा बनवणारी ही घटना घडली खरी. मला अजून कल्पत नाही कीं—खरंच तुमचं यां शेलमवर प्रेम होतं ?

हरिभाऊ : भले ! तुम्हांलाहि असं वाटतं काय ? बाकी तिने माझ्या गळ्यांत हात टाकले तेव्हां क्षणभर मलाहि वाटलं बरं का—कीं या जन्मीं नसेल, पण गेल्या जन्मीं तरी खात्रीने हिंचं माझं कांहीं तरी असलं पाहिजे. वा—वा—‘हरि’ या नांवांतसुद्धां काय गोडवा भरलाय् याची आज मला कल्पना आली.

मामा : होय ना. आणि मलासुद्धां आज कल्पना आली कीं, म्हणूनच गोकुळांतल्या त्या हरीवर वट्ट१६१०८ गोपी भालव्या असल्या पाहिजेत. पण हरिभाऊ, तुमची हिंची पूर्वींची ओळखसुद्धां नव्हती ?

हरिभाऊ : अहो, खरंच नव्हती, आईशपथ नव्हती. हं—आता एक शक्य आहे. कदाचित् मला पाहिल्यावर तिचं माझ्यावर प्रेम बसण शक्य आहे.

मामा : तुम्हांला पाहिल्यावर ? गुरु आहांत झालं.

हरिभाऊ : कां ? नूतनचा मत्सर जागृत करण्यासाठी आपण शेलमचं प्रकरण उभं केलं तसं त्या शेलमनं त्या फ्री—स्टाइल्याचा मत्सर जागृत करण्यासाठी इ फार्से केला असेल. बाकी हे शेलम प्रकरण खरोखरीच आपल्यापुढं दत्त

म्हणून उभं राहणार आहे, याची आपल्याला आधी कल्पना असती तर आपण नूरजहानचं माझ्यावर प्रेम होतं अशी थाप मारली असती.

मामा : होय ना. आपण करायला गेलों एक—

हरिभाऊ : अन् ज्ञाले भलतंच !

मामा : पण या एकंदर प्रकरणांत कर्मीत कमी त्या नाच्याला तर आपण नूतनपासून फोडला कीं नाहीं ? आतां त्याखालीं उभ्या असलेल्या दुक्कलीला पिटाळून लावायचं. तें माझं काम. खालीं जाऊन त्या फ्री-स्टाइल्याला थाप मारतों कीं—हरिभाऊ येथून पढाले असून आत्तांच्या आतां झेलमला घेऊन ते काश्मीरला पढून जाणार आहेत. माझी खात्री आहे कीं, या थापेनं तो ज्ञारा विमानासारखा धांवत जाऊन त्या झेलमची मानगूठ पकडून तिला सांपडेल त्या पहिल्या गाडीनं तो मुंबईला घेऊन जाईल. आलोंच मी. (खालीं जातो.) (तोंच बाहेर जाण्याच्या तथारीनं नूतन वरून येते.)

हरिभाऊ : नूतन—कुठं चाललीस ?

नूतन : नीतिनकडं. त्यांच्यासारख्या हळव्या मनाच्या माणसाला मी उगीच दुखावलं. त्यांची माफी मागतें. अन्—

हरिभाऊ : पुढचं बोलून्च नको. तें ऐकण्यापेक्षां सरळ त्या राक्षसाच्या जबड्यांत जाऊन मान अडकवलेली काय वाईट ?

नूतन : ही तुमची प्रेमाची भेट परत ध्या. (रुमाल त्याच्या अंगावर टाकते.)

हरिभाऊ : नूतन, पोस्टाच्या पेटीत टाकलेलं कोड आणि प्रेमानं दिलेली भेट मालकाला कर्धीच परत येत नाहीं. हा रुमाल म्हणजे माझ्या अखंड प्रेमाचा चतकोर तुकडा होता.

नूतन : प्रेमाच्या असल्या चतकोर—त्यांतून उष्टथा तुकड्यावर जगण्या-इतकी मी प्रेमाची भुकेली होतें अशी तुमची कल्पना आहे काय ? वाघाला रक्काची अन् पुरुषाला स्वैराचाराची जन्मतःच चटक असते. जाखुशाल त्या झेलमकडे जा—तिन्यावरोवर मोटारी फिरवा—विमान उडवा—सत्कारसमारंभ साजरे करा—तिन्यावरोवर लग्म करा. पुरुषांनी एक लाज सोडली कीं, त्यांना नटीचा नवरा होण्याइतकं दुसरं भाग्य नाहीं जगांत. हरिभाऊ : पण नूतन—मी आईशपथ सांगतों कीं, पडद्याशिवाय तिला आज मीं प्रथमच पाहिली.

नूतन : अस्सं ! आणि प्रथम भेटीतच—मेरे प्यारे हरि करून ती तुमच्या गळ्यांत पडली—ती काय तिचं तुमच्यावर प्रेम असल्याशिवाय ? ती माझ्या नाहीं गळ्यांत पडली ? आमच्या पपांच्या नाहीं गळ्यांत पडली ? हरिभाऊ—‘ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी.’ खियांचीं पावलं खियाच ओळवूं शकतात.

हरिभाऊ : बरं—आतां खरं सांगूं ? होय, तुझ्यापूर्वी माझ्या आयुष्यांत तेवढी एकच स्त्री येऊन गेली होती, पण आतां तिचं माझं काहींएक राहिलं नाहीं. ज्ञालं ? आतां तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाहि स्त्रीचा मी विचार करणार नाहीं. अगदी आईशपथ.

नूतन : पाहा बरं ? ठीक आहे. तुमच्या हातून आयुष्यांत एकदांच ज्ञालेली ही चूक विसरून मी तुम्हांला क्षमा करतें.

हरिभाऊ : थँक्यू ! नूतन माझ्या डोळ्यांत पाहा. तिथं तुला नूतनची एक लहानशी बाहुली दिसेल.

नूतन : हरि—तो रुमाल दे इकडं. (तो देतो) पण नक्की आणखी कोणी तिसरी नाहीं ना ?

हरिभाऊ : नाहीं—नाहीं—नाहीं— (तोंच गौरीबाई येतात.) तुम्ही कोण ?

गौरीबाई : (नखऱ्यानें) गौरीबाई गोवेकर—

हरिभाऊ : बाप रे ! तुम्ही इथं ? नूतन, चल, वर चल. (शंकिन ज्ञालेल्या नूतनला हरिभाऊ ओढीत येऊन वर जातो.)

(मामा त्या दुक्कलीला घालवल्याचा निःश्वास टाकून येतात तोंच त्यांना गौरीबाई दिसतात. ते दचकतात.)

मामा : तुम्ही ? इथं ? (घाईबाईनें स्वयंपाकघराचे दार लावतात.)


गौरीबाई : हो. कां तें तुम्ही तुमच्या मनालाच विचारा. घरीं चारदां अन छापखान्यांत दहादां फोन केला. तर नंबरन लागेना.


मामा : शक्य आहे. आमच्या फोनचीं कनेक्शन विवडलीं आहेत.

गौरीबाई : पण मग गेले तीन दिवसांत तुम्ही माझ्याकडं फिरकला कां नाहींत ? कुणाला मुंडावळ्या बांधायला गेला होतात ? कां स्वतःचं लग्न लावून आलांत ? बायको मरून अजून सहा महिनेसुद्धां ज्ञाले नाहींत तोंच-

मामा : अहो—पण—तुम्ही आर्धी खालीं चला बरं. मी सगळं सांगतों तुम्हांला ?

गौरीचार्ह : अगवाई आंत कुणी दुसरी बाई आहे वाटत?





पठाण : विल् विल् विल

गौरीबाई : कां ? इथं कोण मला खाणार आहे ? (स्वयंपाकघराच्या दाराकडे जाऊ लागते.)

मामा : (तिला बाजूला घेत) अहो, तिकडं जाऊन मोळ्यांदां कोकलून नका.

गौरीबाई : कां ?

मामा : तिकडं-आमच्या मृत कुटुंबाचं भूत वावरत असतं.

गौरीबाई : (घाबरून) अग बाई-मग जाऊ दे मला. माझीं पातळं द्या.

मामा : हो त्याचं काय आहे; ती मी कुठं ठेवली आहेत हेच मला आठवत नाहीं.

गौरीबाई : या थापा तुम्ही मारून नका. लग्नाची तुम्हांला अशी टाळाटाळ करायची असेल तर ही चालले मी. यापुढं तसं राहणं मला बरं वाटत नाहीं. (तोंच ममीसाहेब आंतून दार वाजवतात.)

ममी : (आंतून) हें काय ? दार कुणी लावलं ? नूतन-अहो-

गौरीबाई : अगवाई, आंत कुणी दुसरी बाई आहे वाटतं ? तरीच-(दार उघडते. ममीसाहेब चाहेर येतात. दोर्षीची साशंक दृष्टावृष्ट. मामा घाबरतात) या कोण ?

ममी : अन् या कोण ?

मामा : या-या-

ममी : असं या-या काय करतां ? कोण ही बया ?

गौरीबाई : अहो, मी बया असेन नाहींतर बुवा असेन-तुम्हांला काय करायचंय् त्यान्याशीं ? आणि काय हो (मामांस), हें तुमचं मृत कुटुंब होय ? का त्याचं भूत ?

ममी : मी भूत होय ? डाकिणी-तूं कोण आहेस ?

मामा : यांचं नांव चमेलीबाई वेलींगकर. (गौरीबाई कांहीं बोलूऱ्य इच्छितात; पण मामा त्यांना गप्प करतात आणि ममीच्या कानांत सांगतात.) हरिभाऊंची ही आणखी एक भानगड !

ममी : म्हणजे-हरिभाऊंनी काय एखादा ज्ञानानखानाच ठेवला होता काय ?

गौरीबाई : काय-बोलतांय् काय तुम्ही ? हरिभाऊ ? माझे नांव-

मामा : गप्प बसा हो-हरिभाऊंनी तुमच्या नांवासकट सगळं सांगितलंय् आसहांला.

ममी : आणि हें प्रकरण केवहांचं ?

मामा : ज्ञाले असतील दोन तीन महिने,

गौरीबाई : (मामांस) २-३ महिने नाहीं, चांगलं वर्ष ज्ञाले. (ममीस) तुम्हांला किती दिवस ज्ञाले ?

ममी : (एकदम घावरून) मला-दिवस ? नूतन-ए नूतन-अरं ही बघ कोण ! (वर जाते .)

गौरीबाई : नूतन ? ही कोण काढलीय दुसरी ?

मामा : सांगतों. पण तुम्ही इथं कशाला मरायला आलांत ?

गौरीबाई : (रडत) हो-चुकलं खरंच. तुम्ही इथं घरांत दुसऱ्या बाया आणून ठेवत जा आणि—

मामा : अहो, अशा भरल्या घरांत रङ्ग नका हो ?

गौरीबाई : तुमचं असेल भरलं घर. मला घर नाहीं-दार नाहीं-कुण्णी कुण्णी नाहीं. माझीं पातळं या आधीं. तेवढीच तुमची आठवण—

मामा : देतों-देतों. अहो, तुमचीं पातळं घेऊन मला काय करायचंग ! तुम्ही अशा आंत या बरं.

गौरीबाई : आंत ? विसरा आतां तें.

मामा : चला-पातळं आंत आहेत. (त्यांना आंत नेतो तोंच वरून नूतन-तिथ्या मागं हरिभाऊ-त्यांच्या मागं ममीसाहेब येतात.)

हरिभाऊ : नूतन-तूं माझ्यावर विश्वास ठेव-चमेलीबाई वेलींगकर हें नांव यापूर्वी मीं ऐकलं सुद्धां नाहीं.

ममी : हें काय ? कुठें गेली ती ?

नूतन : म्हणे आईशापथ-तेवढी एकच ल्ली माझ्या आयुष्यांत आली होती. पण मधांशीं तिला पाहून तुम्ही घावरलांत तेवढांच लक्षांत आलं माझ्या. यापाडे-उडाणटप्पु.

हरिभाऊ : नूतन-खरंच सांगतों-या नांवाची बाई मीं पाहिलीसुद्धां नाहीं.

ममी : आतांच आली होती ती इथं.

हरिभाऊ : पाहिली तिला मीं. तिनं इथं यायला नको होतं.

ममी : पण आली त्याला काय करणार ? यांनी मला सगळी हकीकत सांगितली आहे.

हरिभाऊ : हं-तुम्हांला कळलं म्हणायचं सारं ? पण मामांनी स्वतः तोंडांनी सांगितलं ?

ममी : होय—आणि तें ऐकून मला फार वाईट वाटले.

हरिभाऊ : साहजिक आहे. तुमच्या जीवनाशीच तिचा संबंध आहे.;

नूतन : (रडत) तिच्यापेक्षां माझ्याच जीवनाशी. ममी—ममी—

ममी : उगी उगी पोरी. मला वाईट वाटतं तें हें की, ती दिसायला तरी जरा बन्यापैकी पाहिजे होती.

हरिभाऊ : चालायचंच. पुरुषांचं दुसरं लफडं नेहमीच असं डागाळलेल असतं.

ममी : मला वाटतं नूतनला सारं सांगून टाकावं.

हरिभाऊ : (आश्चर्यानें) सार ! नूतनला ?

ममी : अर्थात् तिलाच !

हरिभाऊ : पण तें ऐकून तिला धळा बसेल.

ममी : बसुं दे. सांगतेंच.

हरिभाऊ : सांगा. तुम्ही तिची आई आहांत अन् ते तिचे बाप आहेत. (तोंच आंतून हातांत पासलं घेतलेली गौरी व मामासाहेब दबकत दबकत येतात.)

ममी : (पाहून) हीच ती.

गौरीबाई : (नूतनला पाहून) आणि ही कोण दुसरी सटवी ? म्हणजे हें घर आहे का बायकांचा पांजरपोळ आहे ?

ममी : ए वाई—शिव्या कां देतेस ? नूतन—हरिभाऊंचं हें दुसरं प्रेमप्रकरण.

हरिभाऊ : म्हणजे ? (कोसळतो)

नूतन : (रडत) एक नटी—एक नायकी—आणखी किती आहेत कोणास ठाऊक ? फसवै—खोटारडे—नाटकी—हा ध्या तुमचा रुमाल. (त्याच्या अंगावर फेकते) पपा, मी आजच्या आज जाणार आणि उद्यांच्या उद्यां मी त्या नीतिनशी लग्न लावणार. (वर जाते)

मामा : अहो बाई, नीट ऐका—हें माझं कुदुंब. आणि तें जिवंत आहे.

गौरीबाई : काय ? म्हणजे तुमचं कुदुंब जिवंत आहे काय ? (पासल गळून पडतें)

मामा : नाही— म्हणजे— होय.

गौरीबाई : असं—मामासाहेब, म्हटलं नांवाची गौरीबाई गोवेकर आहे.

ममी : (चवताळून) कोण ?

गौरीबाई : कां हो ? माझे नांव ऐकून इतके चवताळायला काय झाले ? तुमचा नवरा थापाऱ्या आहे हें तुम्हांला कळले म्हणून कीं काय ? त्यांच्यावर अब्रुनुकसानीची किर्याद न गुदरेन तर नांवाची गौरीबाई गोवेकरच नव्हे. (जाऊ लागते.)

ममी : तुमचीं पातळं राहिलीं.

गौरीबाई : नेसा तुम्हीच. हलकट- पाजी- बदमाष- (जाते)

ममी : काय हो ? ही गौरीबाईची चमेलीबाई वेलींगकर कशी झाली ?

मामा : तुम्ही लागवणकराऱ्या मालवणकर कशा झालांत ?

ममी : म्हणजे ?

मामा : तिचं माहेरचं नांव गौरीबाई गोवेकर असून-चमेलीबाई वेलींगकर हें तिचं सासरचं नांव.

ममी : अन् तिच्या गळ्यांत मंगळसूत्र नाही तें ?

मामा : तिचे यजमान वारलेते.

ममी : तरीच. (रडत) तुम्ही असं कराल असं स्वप्रांतसुद्धां वाटले नव्हतं मला. नूतन- चल मीहि तुझ्याब्रोब्र येतें. नूतन- (वर जाते) **हरिभाऊ :** (मामांना साश्रांग नमस्कार घालून) मामासाहेब, आतां हह्य आहे तुमच्या थापांपुढें. तुमच्या रोमरोमांत थापा एवढ्या भिनल्या आहेत कीं उद्यां तुम्ही मेलांत म्हणून तुम्ही आम्हांला सांगितलंत तरी ती आम्हांला थाप वाटेल.

मामा : ओरङ्ग नका. नाहीतर तो वारासिंगचा पट्ठा- प्यारासिंगचा उस्ताद धांवत यायचा एखादे वेळेस.

हरिभाऊ : (आठवण येऊन-एकदम उठून-खिडकीजवळ जाऊन) म्हणजे अजून तो खडा पारशासारखा उभा आहेच का ?

मामा : छे हो. या मामानं शिष्टाई केल्यावर अपयश येईल ? काय त्रिशाद आहे ? त्याला चक्क खडसावलं कीं मेहेरवान हें घर आहे-कां सर्कसचा तंबू आहे ? कां फ्री-स्टाइल कुस्तीचा आखाढा आहे ? तरी तो रावण हलेना. पण मग तुम्ही शेलमला पळवणार असल्याची थाप त्याला मारली मात्र-वाज्यासारखा सैरावैरा धांवत गेला-

हरिभाऊ : मरुं दे तो. पण नूतन मात्र माझ्या हातची आतां कायमची गेली.

मामा : जाऊ दे. मी आहै—

हरिभाऊ : आतां आईच्या गळ्याचीच काय, पण आजीच्या गळ्याची शपथ घेतली तरी तिचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. (फ्रॉतोंच शंख-नाद धांवत धांवत येतो)

शंखनाद : मामासाहेब—हरिभाऊ—धांवा—पळा नाहीतर मराल—

मामा : अहो, काय ज्ञाले हो.

शंखनाद : अहो, काय सांगू ? मी ताडीवाला हॉटेलमध्ये मिस् झेलमची मुलाखत घेत बसलें होतों तर हातांत ८ इंची सुरा घेऊन तो फ्री—स्टाइल रावण तिर्थ धांवत आला—त्याला वाटलं हरिभाऊच आंत आहेत, तेव्हांतो दारावर लाथा माऱू लागला. बाई मला म्हणाल्या खिडकींतून, व्हेन्टीलेटर-मधून, बायरूममधून, लॅटरीन्समधून, वाट फुटेल तिकडून पळा. म्हणून खिडकींतून ड्रेनेजच्या नळावरून आम्ही रस्त्यावर शाळें.

झेलम : (प्रवेशून) धांवा—पळा—हरिभाऊ—जीव वांचवा—ते आले. त्यांना सामोरे जाल तर प्राणांस मुकाल.

हरिभाऊ : मामासाहेब, आतां मात्र ठार ज्ञाले.

शंखनाद : बाई, ती अर्धी राहिलेली मुलाखत पुरी करू या का ?

झेलम : चुर्लीत घाला तुमची मुलाखत. इकडं एकाचा जीव आणि एकीचं जीवन धोक्यांत आहे अन् तुम्हांला मुलाखत सुन्नतीय ? मला वाटां तुम्ही स्वर्गीत गेल्यावर यमाची सुद्धां मुलाखत ध्याल.

शंखनाद : हो—हो यमाचीच काय—पण त्याच्या रेड्याची सुद्धां घेईन.

सोळा वर्षीच्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडांतून वेद वदवला तर बृत्तीस

वर्षीच्या या शंखनादाला रेड्याकडून मुलाखत वदवतां येणार नाहीं काय ?

मामा : शंखनाद, सगळ्यांच्या मुलाखती घेण्यापेक्षां तुम्ही त्या ज्ञारासिंगाची कां मुलाखत घेत नाहीं ?

शंखनाद : हो—हो—घेतों की. (जाऊ लागतो, पण एकदम लक्षांत घेऊन, थक्कून) छे—छे—अहो, तो ज्ञारासिंग म्हतजे प्रत्यक्ष यमाचा चुकलेला रेडाच—

ज्ञारासिंग : (बाहेरून—मैं उसका खून करूंगा—उसकी मुरगी बनाऊंगा)

झेलम : बाप रे—ज्ञारा आला. मला त्यानं इथं पाहिलं तर तो माझाहि

खून केल्याशिवाय राहणार नाहीं. मामासाहेब, तुमच्या घराला भागचे दार आहे ला हो !

मामा : इतके दिवस नव्हतं, पण गेल्या तीन दिवसांत माझ्या घरांत घडलेल्या या घटना पाहतां माझ्या घराला मागचं दार पाडलंच पाहिजे मला.

शंखनाद : Idea ! शेलमबाई—आपण या खिडकीतून जाऊं—खिडकीतून बाहेर जाण्याचं प्रॅकटीस झालंच आहे आपल्याला. आपण सरल टँक्सीतून रेनबो टॉकीजवर जाऊ. रोमिओ दोराला धरून वर आला—तुळसीदास सापाला धरून वर आला—आपल्या दोघांना ढेनेजच्या तळाला धरून खाली जायचंय—चला.

झेलम् : (जातां जातां) मासासाहेब, मी थिएटरवर गेले आहे म्हणून शारासिंगाला सांगून नका हूं ! नाहीं तर तिथें येऊन तो गोंधळ करील.

मामा : जा हो तुम्ही. यापा कशा माराव्या हैं तुम्ही मला शिकवताया होय ? तुम्ही स्पेशल मोटारनं मुंबईला—नव्हे डकीटा विमानानं हंडोनेशि-याला—नव्हे रॉकेटच्या साहाय्यानं मंगळावर पळून गेलांत अशी याप मारायला सुद्धां हा मामा कमी करणार नाहीं. आतां तुम्ही फक्त माझ्या खिडकीतून खाली जा. (दोघं खिडकीतून बाहेर जातात. तोंच शारासिंग बाहेरून —मैं उसका गला घोटूंगा—फांशी हो गयी तो परवाह नहीं—असें ओरढतो.)

हरिभाऊ : मामा—मला लपवा कुठं तरी. नाहीं तर मीच लपतो ! (कोचामागं लपतो).

शारासिंग : (प्रवेशन) मैंने मेरी ऑखोंसे देखा है। इस कम्बखतको झेलमके कमरेमें। कौन जाने क्या करता था—

मामा : शारासिंग, आपण चुकतां. आहांत. हा चक्क फाऊल करतां आहांत तुम्ही.

शारासिंग : क्या ? मुझे कभी फाऊल करनेकी आदत नहीं—मैं वारासिंगका पष्ठा हूं और प्यारासिंगका उस्ताद हूं !

मामा : कबूल. पण झेलमच्या खोलीत हरिभाऊ नव्हते. आमच्या ‘टिमकी’चे बातमीदार शंखनाद होते.

शारासिंग : अच्छा, तो उसे बताओ—उसे भी तवाह करूंगा. (कोचाकडे जाऊं लागतो).

मामा : (त्याला पुढे आणीत) फाऊल नं. २. शंखनाद मिसू झेलमची मुलाखत घेत होते.

झारासिंग : मुलाकात ? ये किस चिडियाका नाम हैं ?

मामा : सांगतों. पण त्यांच्या आर्धी मिस् झेलमचा तुम्हांला एक निरोप आहे. ती म्हणाली की-मी निवळ तुमचा मत्सर जागृत करण्यासाठीच-हरिभाऊंवर प्रेम असल्याचं फक्त अँकिटग केलं होतं.

झारासिंग : अँकिटग ?

मामा : होय. तुम्ही किती मूर्ख आहांत—

झारासिंग : क्या ?

मामा : ओरडून नका. असं झेलमबाई म्हणाल्या. तुम्ही किती मूर्ख आहांत हैं तुम्हांला पटवण्यासाठीच तिनं हा फार्स केला. तिचं तुमच्यावरच प्रेम आहे.

झारासिंग : (राग निवळत जाऊन) सच ?

मामा : सच सच—खरोखरीच सच. तिनं यांनाहि सांगितलंय, की गेले तीन दिवस हा नाचा—

नीतिन : (ओरडून) नाचा ?

मामा : ओरडून नका. हे तिचेच शब्द आहेत. गेले तीन दिवस तुम्ही तिच्या मार्ग आहांत हैं तिच्या लक्षांत आलंय.

झारासिंग : कौन ? तू नामर्द—(त्याला धरतो आणि ती दुक्कल कोचा-मार्गे जाऊ लागते.)

मामा : (त्यांना पुढे आणीत) फाऊल नं. ३. तिकडे जाऊ नका. तिकडे शनाना आहे. शिवाय ती असंहि म्हणाली की-खरा नर्तक तोच की जो एरवीं पुरुष-पुरुषोत्तम वाटावा आणि फक्त स्त्री-विषयक आविर्भावांतच तो बृहन्नडेसारखा नाजुक व्हावा. आणि म्हणूनच मला हजारों नर्तकांपेक्षां एकच फ्री-स्टाईल कुस्तीगीर आवडतो. आणि हजार फ्री-स्टाईल कुस्तीगिरांना चितपट मारणाऱ्या एकुलत्या एक झारासिंगाशींच मी लग्न लावणार आहे.

झारासिंग : (चाकू टाकून) मेरी प्यारी झेलम (मामांना भिठी मारायला जातो.)

मामा : (घाबरून) अहो ! असं ती म्हणाली.

झारासिंग : झेलम तुम कहां हो ? प्यारी—

मामा : लमाचे हार आणायला गेली आहे ती. झारासिंग, तुमकी शादी आजच होगी, इधरच होगी आणि झेलमबाईबरोबरच होगी.

नीतिन : ज्ञारासिंग, तुम्ही मुळीच विश्वास ठेवूं नका यांच्यावर. हे नं. १ चे थापाडे आहेत.

ज्ञारासिंग : तुम खामोश बैठो, मामाजी, ठीकही कहते है—मेरी प्यारी झेलमने अँकिटगाहि किया होगा—अरी बहोत चालाक लडकी है वो—है तो एक मासुली अँक्ट्रेस फिर जवानकी मीठी और दिलकी पाक—वो मेरे सिवा और किसीसे मोहब्बत हरगीज नहीं करेगी, मामाजी, मैं कितना बना था ?

मामा : छे हो. तुम्ही संपूर्ण शहाणे होतात, पण तुम्ही या अर्धवट मास्टर-जीत मिसळलांत अन् असे दीडशहाणे झालांत. यानें हिंद॒ंत—बैवकूब. शिवाय झेलमबाई असंहि म्हणाल्या कीं—ज्ञारासिंग जैसे खुबसुरत आदमी मैंने दुनियेतसुद्धां नहीं देखा !

ज्ञारासिंग : मेरी प्यारी झेलम्—मेरी मुमताज्ज—मेरी नूरजहॉ—तुम कहाँ हो ? फूलोंकी मालासे नहीं तुम्हारे हाथोंसे लिपट जाना चाहता हूं !

मामा : शावास. ज्ञारासिंग, आतां कारासिंगाचे बच्चे शोभतां खरे. हा सुरा इथं ठेवतों. (मामा टेलिफोनजवळ तो सुरा ठेवतो.) कारण ती असंहि म्हणाली कीं—फ्री-स्टाईल कुस्तीगिरांनी चाकू वापरण ही नामुझ्कीची गोष्ट आहे. ‘ अहिंसा परमो धर्मः ’—(ज्ञान्यास) तुम्हांला कळलं ? (नीतिनला) तुम्हांला कळलं ? मला कळलं. ‘ न धरी शस्त्र करी मीं— ’ असं भगवान् श्रीकृष्णानें गीतेत म्हटलंयू तें काय उगाच ? पांडवांनी बारा वर्षे का होईना, पण शस्त्रसंन्यास घेतला तो काय ते मूर्ख होते म्हणून ? राष्ट्रे हिंसेनें जगत नाहीत, अहिंसेनें जगतात; अँटम—हैट्रोजन निर्माण करणारीं राष्ट्रे उद्यां मरणार आहेत; पण अहिंसेच्या श्वासावर जगणारा भारत चिरंजीव आहे—आणि ही तरी थाप नाही—असं झेलमबाई म्हणाल्या.

ज्ञारासिंग : मामाजी—मामाजी आप मानो अहिंसाका फ्री-स्टाईल चॅम्पीयन है !

नीतिन : अहो, थापांचा फ्री-स्टाईल चॅम्पीयन म्हणा. ज्ञारासिंगजी, आप झेलमसे खितने सालोंसे प्रेम करते हैं ?

ज्ञारासिंग : तकरीबन दो—सवा दो साल हो—

नीतिन : मग हे फोटो पाहा आणि हेहि फोटो पाहा. इस तसबीरमें मिसू झेलमने कौनसा कॉस्ट्यूम याने मेरा मतलब कौनसा लिबास पहना हूबा है ?

झारासिंग : वाह ! इस लिबासको तो मैं खूब जानता हूँ ! जादू-इ-कत्तलमें इस लिबासको पहनकर झेलम नाचती गाती आती थी ।

नीतिन : अच्छा—ये जादू-इ-कत्तल पिक्चर कव निकला गया था ?

झारासिंग : मेरा ख्याल है चार महीनेके पहले—

नीतिन : तो फिर ? जादू-इ-कत्तलके लिबासमें निकली हुई इस तसबीर पर झेलमने जो कुछ लिखा वह चार महीनेके आसपास होगा—

झारासिंग : हां बिलकुल ठीक, मास्टरजी, आप नर्तकके बदले जासूस याने सी. आय. डी. क्यों नहीं बने ?

नीतिन : बोला—मामासाहेब मालवणकर The Great Bluffer—अजूनहि दमच्या थापांवर ध्याम्हीं विश्वास ठेवावा काय ?

झारासिंग : हरगीज नहीं— मास्टरजी, मेरा सुरा ले आईये. मामाजी—आप कथा हमे दूध पीते बच्चे समझ त्रैठे हैं ?

नूतन : (प्रवेशन) काय आरडाअरेडा चाललाय् ? (तिच्या हातांत बँग असल्याशुल्क घर सोडण्याचा तिच्चा इरादा स्पष्ट दिसत आहे.) आणि हरिभाऊ, तुम्ही इथं काय करतां आहांत ? (त्याला उठवते तों नेमका तो झारासिंगाच्या तावडीत सांघटतो.)

झारासिंग : 'अब तू कहा जायेगा कम्बख्त ? (त्याचा गळा धरतो)

ममी : (प्रवेशन) अगं बाई हैं काय ? इथं फ्री-स्टाइल कुस्ती तर नाही ना चाललेली ? अहो, तुम्ही घरांत चला. गेल्या तीन दिवसांत नर्तक-नव्या— नायकिणी अन् फ्री-स्टाइल वेडेपीर गांवभर मोकाट तर नाही ना सुटलेले ?

मामा : नाही नाही, मुलीला कलावंत नवरा हवा म्हणणाऱ्या तुम्ही—उत्तर प्रदेशांत नाच शिकणारी आमची ही कन्यारास— बँगालचे हे मास्टरजी—दिल्हीचे हे झारासिंग— पंजाबची ती झेलम— गोव्याच्या गौरीबाई— मुलाखतीचा मेनिजायाटिस झालेला आमचा तो शंख— आणि लोक ज्याला थापांचा अलेक्झांडर समजतात तो मी— या लोकांनी आपल्या घरांत ही आंतरप्रांतीय परिषदच चालवली आहे. आणि ही थाप नाही, हैं प्रत्यक्ष पाहा.

नीतिन : वारासिंगाचे पहे— प्यारासिंगाचे उस्ताद— थांबलांत काय ! चाकू ध्या.

नूतन : थांबा. (काकुळतीनं) नीतिन-कशाकरतां चालवला आहे तुम्ही हा खटाटोप ?

नीतिन : तुझ्यासाठी. या राक्षसाकडून या माकडाचा निकाल लागला तर तू माझी होशील-या विचारानंच मी हें सारं करतोय.

नूतन : मग त्यासाठी अशी द्वंद्व कशाला पाहिजेत ? तिलोत्तमेसाठी सुंदोपसुंद लढले; कारण त्या दोघांचेहि तिच्यावर सारखंच प्रेम होते म्हणून. पण माझ्या बाबतींत तसं कांहीच उरलं नाहीं आतां. घर सोडून जाणाऱ्या कुठल्याहि नाटकांतल्या नायिकेप्रमाणं-मी तुमच्याकडेच यायला निघालें होतें. मी तुमच्याशीं लग्न करायला तयार आहें. पण हरिभाऊंचा जीव वांचवलांत तर—

हरिभाऊ : नूतन- थांब. मला जीवदान मिळून जर तू माझ्या व्हातची जाणार असशील तर मला जगून तरी काय करायचं आहे ? आणि मराय-चंच झालं तर मी मारतां- मारतां तरी मरेन. शिवाय या। अर्जुनाला या शिखंडीच्या आडून बाण मारायची कांहीच जरुर नाहीं. नूतन-होय. त्या गौरीबाईवर— नीतिन- तुमच्या या शिष्येवर— झारासिंग— तुमच्या झेलमवर माझं प्रेम होतं. चाकीच्या १९७ जणीने पतेहि मी तुम्हांला देतों वाटलं तर ! आ- आ- लढ मेरे साथ. फ्री-स्टाइलसे लढ (हरिभाऊ पवित्र्यांत उभे राहतात.)

झारासिंग : अवे फ्री-स्टाइलके वज्जे— फ्री-स्टाइलका पहला वैत्तगा ऐसा नहीं— ऐसा होता है—

हरिभाऊ : (त्याला झटकीत) दूरसे बात कर. फ्री-स्टाइल जादू इ-क्तलम्हैं मिसू झेलमची अन् विहलनची जशी अंधारांत झाली तशी होईल. कवूल ?

झारासिंग : (तुच्छतेन हंसत) कवूल ! (सारे- त्यांतल्या त्यांत हरि दचकतो.)

ममी : नूतन, चल वाई. फ्री-स्टाइल कसली, हातघाईच ही.

नूतन : (जागच्या जागी खिळून) थांब. ममी—या राक्षसाला हरिभाऊंनी आव्हान दिलं यांतच हरिभाऊंनी मला जिंकून टाकले. (वैग टाकते.) नागिणीप्रमाणं मला त्यांनी जागच्या जागी खिळून टाकले. (तोंच मामा दिवे घालवतात. हरिभाऊ अंधारांत झारासिंगावर खुर्चीचा प्रहार करतात.

ज्ञारासिंग प्रति-प्रहार करतो; पण चुकून तो नीतिनला लागतो. तो ओरडतो. अंधारामुळे ही बहुतेक कुस्ती दृश्यापेक्षां श्राव्यच होते. मामा दिवे लावतात. तेव्हां रंगभूमीवर ज्ञारासिंग आणि नीतिन बेशुद्ध ज्ञालेले दिसतात. कपाटांत लपलेले हरिभाऊ हळू हळू बाहेर येतात. त्यांचा त्या दृश्यावर विश्वास बसत नाही. बाकीच्या सान्यांर्णी आंत पलायन केलेले असतें. मामासाहेच घावरून हळू हळू पुढे येऊन त्या बेशुद्ध दुकलीला पाहून स्थिमित होतात. मामा जाऊन हरिभाऊच्या पाठीवर हात मारतान. हरिभाऊ दचकून ओरडतात)

मामा : हरिभाऊ, तुम्ही अजून जिवंत आहांत ?

हरिभाऊ : तुम्हांला काय दिसतंय ?

मामा : नाही. मला दिसतंय त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही म्हणून विचारतोय. हे-हे तुम्ही केलंत ?

हरिभाऊ : (घावरून) काय ? (मामा त्यांना ती बेशुद्ध दुकल दाखवतो.) मामासाहेच ! हे कल काय मम तपाला ? ' ही थाप नाही ना ?

मामा : अहो, थापा या खोल्या गोष्टीच्या मारायच्या अमतात. पण हें कसं ज्ञालं बुवा !

हरिभाऊ : (आतां जिवांत जीव आत्मामुळे) कुस्तीच्या या प्रकाराला डार्क-स्टाइल असे म्हणतात. हर्षाच्या वराण्यांत ५७ सालच्या वंडापासून हा प्रकार रुठू आहे. शिवाय हर्षाचं घराण ' -आर्धी केले मग सांगितले ' -या प्रवृत्तीचं आहे. गेले ३ दिवस या फ्री-स्टाइल्याला माझी ही डार्क-स्टाइल दाखवायची मी संधि पाहात होतो. आज वरा सांपडला. आणि या गाड्यावरोवर या नक्यालाहि यात्रा घडली.

मामा : पण यांची आतां स्मशानयात्रा काढायचा प्रसंग येणार ना ?

हरिभाऊ : मुळींच नाही. तुम्ही फक्त एकच करा की, हे आडव्याचे उभे व्हायच्या आंत पोलिस-मजकुरांना बोलवा. नाही तर मलाच उभ्याचा आडवा व्हायची वेळ यायची. पण थांवा. आर्धी आमच्या भावी सासुवाईंना एकदां आपल्या जांवयाचा हा पराक्रम पाहून घेऊं या. कारण अशी वेळ पुन्हां यायची नाही. आणि आली आहे तीच वेळ किती वेळ टिकेल याची शाश्वति नाही. ममीसाहेच—

ममी : (प्रवेशून) हरिभाऊ-तू-तुम्ही हें केलंत ?

हरिभाऊ : Yes ! या एकद्या रावणानं या दोन शनिप्रहांना पालयें घातलै. ते पालये आहे ते उलथायच्या आंत आपल्या कन्याराशीला बोलवा. नूतन—

नूतन : (प्रवेशून) हरिभाऊ—तम्हांला कुठं लागले तर नाही ना ? हरिभाऊ, तुमच्या शक्तिसामर्थ्याची आज मला कल्पना आली.

हरिभाऊ : छे छे ! माझ्या शक्तिसामर्थ्याची खरी कल्पना तुम्हांला यायला अजून अवकाश आहे. आतां त्या झेलम नदीचा लोंदा इकडे यायला हवाय. तिलाहि दाखवतों ही डार्क—स्टाइल. आणि तिला खडसून बजावतों की—मीं भी मामाका पष्ठा हूं—और ज्ञाराका उस्ताद हूं ! (तोंच हातांत हार घेऊन मिस् झेलम व शंखनाद येतात.)

झेलम : (जवळ जात) ज्ञारा—डिअर ज्ञारा—

हरिभाऊ : अहो ज्ञारा—मागं सरा. या एकद्या पछ्यानं तुमच्या या ज्ञान्याचं उलथनं करून टाकलंय—या नाज्याची वाचाच बैद पाडली आहे.

झेलम : (आश्चर्यातिरेकानं) काय ? तुम्ही एकद्या नं ? मेरे प्यारे हरि, आज तुम्ही खेरेखुरे मेरे प्यारे हरि ज्ञालांत. आज खरीखुरी मी तुम्हारी झेलम झालै. पदव्यावरहि असं दृश्य यापूर्वीहि मीं कधीं पाहिलं नव्हते. या ज्ञान्याचा मत्सर जागृत करून—त्याच्या डोळ्यांत ज्ञेणज्ञेणीत अंजन धालण्यासाठी परवां मीं तुमच्यावर प्रेम असल्याचं नुसतं नाटक केले, पण आज—तुमचा हा अतुल पराक्रम पाहून तुम्ही मला जिकून टाकले आहे. दिल्वर—ही सिनेमांतली नक्कल नसून हे हृदयाचे अस्सल बोल आहेत. बोल—या रात्रणाच्या हातून या सीतेला सोडविल्यावद्दल मी तुम्हांला काय देऊ ?

शंखनाद : सीतामाई, मला एक मुलाखत व्या. त्यामुळे आमच्या अंकाला उठाव येईल ! उठाव आमचा पगार तरी नक्की मिळेल. तुम्ही सीता—हे रावण—हे प्रमु रामचंद्र, वा—वा—या रामायणानीच उद्यांची ‘टिमकी’ भरून टाकतों. तें रामायण लिहून वाल्या कोळ्याचा वालमीकी मुने झाला. हें रामायण लिहून शंखनादाचा कर्मीत कमी शंखदेव तरी होईलच होईल.

झेलम : शंखदेव—एक सोहून माझ्या दहा मुलाखती ध्या. मुलाखती देण हा मुळीं आम्हां नर्टीचा साइड—बिज्जिनेसच असतो. (तो लिहूं लागतो.)

नटींचं जीवन—पैसे—विमे—कीर्ति—मोटारी—प्रेम व शीर्ठि सुरक्षित राहायचीं असतील तर त्यांनी असाच खराखुरा बॉडीगार्ड नवरा निवडला पाहिजे. नटीच्या पैशावर जगणाऱ्या आहतखाऊ नवज्ञपेक्षां जळी—स्थळी—काढी—हॅटेली—आमचा छळवाद मांडणाऱ्या साऱ्या पुरुषांचे मुडदे पाडणारा असा पुरुषोत्तमच नवरा आम्हांला हवा. बस्स ! ठरलं. हरिभाऊ, मी तुमच्याशींच लग्न करणार.

नूतन : मी करू देणार नाही, किंज्या उपटीन तुझ्या. माझं त्यांच्याशीं लग्न ठरलंय.

झेलम : ठरलंय म्हणे. पाश्चात्यांच्या नार्दी लागून नुसती उठाठेव ठेवलेलीं लग्न करी घातुक असतात, याचा या लग्नांनी तुम्हां पौर्वात्यांना चांगला धडा मिळेल. हरिभाऊ—माझ्या सत्काराचे हे हार जरी उष्टे असले तरी माझं प्रेम मात्र ताजं आहे. Be ready ? (जवळ जवळ जाते. तो मागं मागं सरतो.)

हरिभाऊ : थांचा. पुराणांत पुरुषांनी बायकांना पळवून लग्न केल्याचीं अनेक उदाहरण आहेत, पण बायकांनी पुरुषांना पळवून लग्न लावल्याचं एकहि उदाहरण माझ्या माहितीत नाही, आणि म्हणूनच—कुंवारपणाला न शोभेल असं मी तुम्हांला कांही एक करू देणार नाही. शिवाय हा जबरी-विवाह होतोय—

झेलम : नाही. जसा गांधर्व विवाह—वैदिक विवाह—राक्षस विवाह—पिशाच्च विवाह—रजिस्टर्ड विवाह, तसा हा नटी—विवाह ! (त्याला हार घालते, बाहेर कुठें तरी सरई वाजते, हा काकतालीय न्याय !)

नूतन : (रडत) ममी—ममी—

झेलम : मेरे प्यारे हरि, आपण उटकमंड—दार्जिलिंग—गोरीशंकर इतकंच काय, पण तुम्ही बरोबर असल्यावर मी स्वर्गीतसुद्धां जाईन. (ज्ञारासिंग शुद्धीवर येऊ लागतो.)

हरिभाऊ : झेलमबाई, या कुंभकर्णाला जाग येत चालली. हा अडला हरि तुमचे पाय धरतोय. लवकर चला. एर्वोंतवीं तुम्ही सौभाग्यवती ज्ञालांच आहांत तर आतां अखंड—सौभाग्यवती होण्यासाठी ताबडतोव इथून काढता पाय ध्या. नाहीपेक्षां हे लग्नहार माझ्या मुडद्यावर घालायचा प्रसंग यायचा.

नूतन—मी तुझा अपराधी आहें. ममीसाहेच—या मुक्या प्राण्यावर दया करा-
मामा—काय बोलूं ! आपण करायला गेलों एक अन्-

झेलम : मामासाहेच आणि मंडळी—गुडचाय ! तुमचे उपकार मी जन्मभर
विसरणार नाहीं. तुमच्या थापांमुळेच मला आज हा सोन्याचा दिवस दिसला.
केव्हां केव्हां वाईटांतून सुद्धां चांगलं निघतं तें असं. या तुमच्या
उपकाराबद्दल माझ्या दर चित्राच्या ओपनिंगचे ३—३ प्रीपासेस तुम्हांला
पाठवीत जाईन मी. चीरिओ मंडळी. (झेलम त्याला घेऊन जाते.)

नूतन : ममी, ते गेले. कायमचे गेले ग—त्यांचं तें तसं झालं—यांचे हें असं
झालं—आतां माझं कसे होईल ग ?

मामा : काय व्हायचंयू ? लग्नाच्या भलत्या कल्पना उराशीं बाळगणाच्या
वधूवरांच्या लग्न—नाटकाचे असेच बाराच्या आंत तीन तेरा होऊन जातात.
(दोघी जातात.)

झारासिंग : (उटून) रेफरी—हमारा सामनेवाला कहां गया ?

मामा : सामनेवाला मेला. मिस् झेलमच्या खोर्लीत होता नो हा. (शंख-
नादाकडे बोट दाखवतो.)

शंखनाद : (झारा जवळजवळ येतो तसा मागं मागं सरकतो). अहो, मी
आईची मुलाखत घेत होतों. तुमच्या पायां पडतों. मी तुमच्याजवळ कर्धीहि
मुलाखत मागणार नाहीं. वाटलें तर ही पेनिसिल ध्या—ही वही ध्या.
यापुढे तुमच्याजवळच काय, पण कुणाहि जवळ मुलाखत मागणार नाही.
मामा—मला वांचवा. (तो आणि त्याच्या मागून झारासिंग वळतो.)

नीतिन : (जाग घेऊन) हन्या—तो हन्या कुठंयू ?

मामा : तो नूतनला घेऊन केव्हांच पळून गेला.

नीतिन : मी त्याला सहकुटुंब ठार करीन. (धांवत जातो.)

मामा : परमेश्वरा ! तुझी लीला अगाध आहे. आम्ही करायला गेलों एक
अन्—

पठाण : (टेलिफोन बिल घेऊन प्रवेशून) टेलिफोन बिल ! (मामा सरळ
जाऊन झारासिंगाच्या सुन्यानें टेलिफोन कनेक्शन तोळून रिसीव्हर त्याच्या
हातांत देतो. बिल चाळण्यांत गर्के असलेला पठाण अभावितपणे त्या
तुटक्या फोनमध्ये) हळो ओ बिल देते हैं।

मामा : छान ! करायला गेलों एक अन्—(मामा अन् पडदा बोरोबरच
खाली येतो.)

समाप्त

काही संग्राव नाटक

दूरचे दिवे (डु. आ.) १.५०

दिवाणी दावा .५०

कुसुमाग्रज

करायला गेलों एक १.०७५

बाबूराव गोखले

परक्याचे धन १.०५०

डॉ. गो. के. भट

सौभाग्यकांक्षिणी १.२५

सौ. शांता निसळ

भाग्यवान १.०५०

पु. ल. देशपांडे

तिसरा जांवर्द्दि २

म. रं. शिरवाढकर

विद्यामंदिरांत ०.७५

ना. धो. ताम्हनकर

कॉटिनेटल् प्रकाशन, पुणे २

